

मग मोदींनी युद्धबंदी का केली?

■ **महासागर प्रतिनिधी, मुंबई, दि. १६ :**

भारत-पाकिस्तान दरम्यान झालेल्या शस्त्रसंधी वरून आता वॉचत बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी केंद्र सरकारवर तीव्र शब्दांत हल्लाबोल केला आहे. युद्धबंदी का जाहीर करावी लागली याचे स्पष्टीकरण केंद्र सरकारने द्यावे अशी मागणी प्रकाश आंबेडकरांनी केली आहे.

युद्धबंदी जाहीर केली नसती, तर १९७१ च्या युद्धाची पुनरावृत्ती झाली असती. पण आता आपण ती संधी गमावली, असेही ते म्हणाले. शिवाय त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भित्रे भागुबाई आणि कणा नसलेले नेतृत्व म्हटले आहे. सोमवारी मुंबईत पत्रकार परिषदेत बोलताना आंबेडकर यांनी केंद्र सरकारवर अनेक आरोप केले.

नागपूर, अकोला, अमरावती, खामगांव, यवतमाळ, वर्धा, गडचिरोली, वाशीम, भंडारा, गोंदिया, मुंबई, पालघर (ठाणे), नाशिक आणि चंद्रपूर महासागर

महासागर

🌐 www.dainikmahasagar.in / Epaper: www.epaper.dainikmahasagar.in 📧 nagpurpost@gmail.com / mahasagarngp@gmail.com

❖ वर्ष १६ ❖ अंक ३५१ ❖

❖ भंडारा ❖

मंगळवार, दिनांक १७ जून २0२५

८ पाने ●

किमत रू. २/-+ वितरण खर्च रू. १ = एकुण ३ रू.) ❖ विशेष ऑफर : महासागर + नागपूर पोस्ट = ४ रु. फक्त

अग्रगलेख खरीखरी..

नक्कीच, जातनिहाय जनगणना होणार !

अखेर जातनिहाय जनगणनेची अधिसूचना जाहीर झाली. ज्या जनगणनेची आवश्यकता विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी वारंवार व्यक्त केली होती. ती आता प्रत्यक्षात उतरत आहे. जेव्हा जेव्हा राहुल गांधी जातनिहाय जनगणनेची चर्चा करीत होते. तेव्हा त्यांच्यावर बॅबीच्या टेटापासून ओरडत ओरडत हल्ला करण्यात येत होता. परंतु जेव्हा जातीनिहाय जनगणनेची चर्चा जमिनीपासून आस्मानापर्यंत फैलावत गेली. तेव्हा त्याचे महत्त्व मोदीजींनाही कळून चुकले. हवेची दिशा कोणती आहे, जनतेच्या मनात काय आहे, जनतेची नाडी कधी पकडावी, जनतेशी आपली नाळ कशी जोडावी. त्यासोबतच जनतेच्या मनातील अंतर्ध्वनी कसा ओळखला, जनतेला आकर्षित करण्यासाठी कोणती कृती करावी, जनतेच्या मनातील मन की बात कशी ओळखावी, जनमानसाच्या ह्रदयाला हात कसा घालावा आणि जनतेला घोषणांच्या क्षीरसागरात आनंदाचे भरते कसे आणावे. या सर्व प्रकारंमध्ये आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी अत्यंत पारंगत आहेत. या सर्व गोष्टींमध्ये ते किती पारंगत आहेत. हे सांगायची गरज नाही. कोणत्याही महत्त्वाच्या प्रश्नाचे श्रेय विरोधकांना घेऊन द्यायचेच नाही. हे त्यांचे सूत्र आपण आतापर्यंत बघितलेले आहे. आता जातनिहाय जनगणना हा मुद्दा आपल्या कवेत घेऊन मोदीजींनी आपल्या भक्तांना तरबेज करून टाकलेले आहे. ही जनगणना अगदी व्यवस्थित पार पाडावी. म्हणून दुरांतोसारखी गती घेऊन ही जनगणना व्यवस्थित पार पडणार नाही. अशी मोदीजींची ठाम समजूत आहे. म्हणूनच भारतातील बंद पडलेल्या अनेक पॅसेंजर गाड्यांमागे ही जातीनिहाय जनगणना संशयगतीने परंतु योग्य दिशेने करण्याचे कार्य आता सरकार करणार आहे. या जनगणनेचा पहिला टप्पा 1 ऑक्टोबर 2026 या तारखेपासून सुरू होणार आहे. मुहूर्ताचा पहिला टप्पा बरोबर वर्षभर चालेल. त्यात जातीय जनगणना बिनचूक व्हावी, हाच या सवार्मांगचा उद्देश असेल असे समजण्यास हरकत नाही. अधिसूचना आज जाहीर झाली असली. तरी पहिल्या टप्प्याची सुरुवात करण्यासाठी सरकार जवळ यापुढे 14 ते 15 महिन्यांचा कालावधी आहे. हा अवधी भरपूर आहे. 2026 च्या महात्मा गांधींच्या जन्मदिनाचा म्हणजेच जयंतीच्या पूर्वसंध्येला हे पवित्र कार्य सुरू होईल. विनाकारण गडबड घाई करून जनगणना उरकण्याचा सोपा मार्ग सरकार अवलंबणार नाही. हीच चांगलीच गोष्ट आहे. हा पहिला टप्पा संपल्यावर दुसरा टप्पा साधारण 1 मार्च 2027 ते 28 या कालखंडात सुरू राहील. कदाचित तिसरा टप्पा किंवा अखेरचा टप्पा 2029 च्या निवडणुकीआधी पूर्ण करण्यात येईल, असा आमचा अंदाज आहे. म्हणजे मागच्या निवडणुकीत राहुल गांधींनी प्रत्येक प्रचार सभेत जातीय जनगणना हा मुद्दा उचलून लोकांच्या मनात या जनगणने बदलवी जिझासा उत्पन्न केली होती. ती आपोआपच शांत होईल. असा अंदाज साधासुधा हिशोब आहे. या मुद्यावर आता कुणालाही वेगळे मुद्दे मांडून नुद्दे लगावता येऊ नये. याची संपूर्ण तयारी करण्यात येत आहे. ही सरकारची कौशल्य योजना निश्चितपणे अभिनंदनच पात्र आहे. या जनगणनेनंतर त्याचा निकाल येण्यासाठी 2029 च्या निवडणुकांचा निकाल येणे अपेक्षित असेल. मग या जटील कोटकाचा उलगडा कसा हळुवारपणे करण्यात येणार आहे. हे आपण समजून घेतले पाहिजे. आपल्या सरकारला जे करायचे असते. ते तर सरकार करतच, पण जे करायचे नसते आणि जे जनतेला हवे असते. तेही आपण करतो असे दाखवायचे असते. याबाबतीत पक्षीय प्रवक्ते आणि एकपक्षीय वृत्तवाहिऱ्या या सगळ्याच गोष्टींचा जयजयकार करण्यासाठी आधुनिकतेने सज्ज असतात. आम्ही वरच उल्लेख केलेला आहे की, कोणत्या मुद्यावर जनतेची नाडी पकडता येते. तेच मुद्दे हाती घेऊन हाती असलेल्या यंत्रणेचा उपयोग करणे, यात आपले सरकार माहीर आहे. आता आपण एकच आशा करूया. निदान या प्रश्नाचे उत्तर 2029 च्या मे-जून नंतर तरी मिळावे, अशी आशा करूया. कारण तेव्हा बहुधा लोकसभेची निवडणूक मोदीजींनी जिंकलेली असेल आणि जनतेला या प्रश्नाचे उत्तरही दिसेल. ही आशा करण्यात काही चुकीचे नाही. सरकारच्या जातीनिहाय जनगणनेच्या निर्णयाचा आपणही आदर करावा आणि जेव्हाकेव्हा जनगणना करणारे कर्मचारी आपल्या दारी येतील. तेव्हा तेव्हा त्यांना सविस्तर माहिती द्यावी. म्हणजे त्यांचाही उद्धार होईल. एवढेच या निमित्ताने सांगावयाचे आहे.

११९
nagpurpost@gmail.com
Mob. No. 9922970023

दहशतवाद्यांच्या निधीशिवाय पहलगामा हल्ला शक्य नाही

■ **वृत्तसंस्था, नवी दिल्ली, दि. १६ :**

दहशतवाद्यांच्या निधीवर लक्ष ठेवणारी संघटना फायनान्सियल अँव्शन टास्क फोर्सने सोमवारी म्हटले की, पहलगाम दहशतवादी हल्ला दहशतवाद्यांच्या पाठिंब्याशिवाय होऊ शकला नसता. यामध्ये दहशतवाद्यांना निधी देण्यात आला आहे.

पहलगाम हल्ल्याच्या ५५ दिवसांनंतर एफएटीएफचे हे विधान आले आहे. ग्लोबल टेरर वॉच डॉगने म्हटले आहे की दहशतवादी हल्ल्यांमुळे लोकांचा मृत्यू होतो, त्यांना अपंगत्व

विमान अपघात

■ **वृत्तसंस्था, अहमदाबाद, दि. १६ :**

अहमदाबाद विमान अपघातात प्राण गमावलेले गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्यावर राजकोटमधील रामनाथ पारा येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. सोमवारी संध्याकाळी विजय रुपाणी यांना २१ तोफांची सलामी (गार्ड ऑफ ऑनर) देण्यात आली. तत्पूर्वी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, केंद्रीय मंत्री सीआर पाटील, गुजरातचे मुख्यमंत्री-राज्यपाल आणि इतर नेते रुपाणी यांच्या घरी पोहोचले आणि श्रद्धांजली वाहिली.

रुपाणी यांचे पार्थिव त्यांच्या राजकोट येथील निवासस्थानी प्रकाश सोसायटी (निर्मला रोड) ठेवण्यात आले होते . आज सकाळी अहमदाबादमध्ये त्यांचे पार्थिव कुटुंबियांना सोपवण्यात आले. त्यानंतर, पार्थिव चार्टर्ड विमानाने

नागपूर, अकोला, अमरावती, खामगांव, यवतमाळ, वर्धा, गडचिरोली, वाशीम, भंडारा, गोंदिया, मुंबई, पालघर (ठाणे), नाशिक आणि चंद्रपूर महासागर

महासागर

🌐 www.dainikmahasagar.in / Epaper: www.epaper.dainikmahasagar.in 📧 nagpurpost@gmail.com / mahasagarngp@gmail.com

काहींना गल्लीपासून दिल्लीपर्यंत केवळ

आरोप करण्याची सवय!

■ **महासागर प्रतिनिधी**

मुंबई, दि. १६ :

काही लोक देशाच्या सैन्यावर आरोप करतात, देशाच्या शौर्यावर आरोप करतात. त्यांना गल्लीपासून दिल्लीपर्यंत फक्त आरोपाचेच पडलेले असते. अशा लोकांना उत्तर देण्यासाठी मी बसलेलो नाही. अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संजय राऊत यांना प्रत्युत्तर दिले.

कुंडमळा पुलाच्या कामासाठी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी बांधकामाला मंजुरी दिली. या पुलासाठी ८ कोटी मंजूर केले. मात्र, मंत्री महोदयांनी ८० हजारांच्या पत्रावर स्वाक्षरी केली असल्याचा आरोप राऊत यांनी केला होता. त्यावर फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

राज्यातील शाळांचा आज

मुख्यमंत्री फडणवीस यांचा संजय राऊतांना टोला; पालघर येथे विद्यार्थ्यांत रमले



पहिला दिवस होता. मुख्यमंत्री फडणवीस पालघरच्या शाळेत दाखल झाले. त्यांनी शाळकरी विद्यार्थ्यांचे गुलाबाचे फूल देऊन स्वागत केले. या वेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

वाढवण बंदर हे महाराष्ट्र

आणि देशाचे चित्र बदणारे आहे. यात स्थानिकांना फायदा झाला पाहिजे. यासाठी काही करार करण्यासाठी मी जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलो असल्याचे त्यांनी सांगितले.

स्थानिकांना रोजगार

जिल्ह्याच्या चेहरा मोहरा

बदलणार असल्याचा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

कुंडमळा पुलाच्या संदर्भात जिल्हाधिकार्यांनी हा पुल धोकादायक असल्याची घोषणा आधीच केली होती. गावकऱ्यांनी देखील त्या ठिकाणी पुल धोकादायक असल्याची पाटी लावली होती. तरी दुदैवाने काही पर्यटक त्या ठिकाणी गेले.

वास्तविक आपण अशा गोष्टींकडे फारसे लक्ष देत नाही. मात्र, यात कोणाची चूक नाही. हा पुल इतक्या मोठ्या प्रमाणात कमकुवत झाला असेल, असे कोणाला वाटले नसेल. म्हणूनच पर्यटक त्या ठिकाणी गेले. यातून भविष्यात शिकण्यासारखे बरेच असल्याचे ते म्हणाले.

मिळण्यासाठी आपण अनेक

करार करत आहोत. स्थानिकांचा रोजगार वाढला पाहिजे, त्यांना प्रशिक्षण मिळायला हवे, त्यासाठी हे करार असल्याचे त्यांनी सांगितले. वाढवण बंदराच्या माध्यमातून पालघर

■ **वृत्तसंस्था, नवी दिल्ली, दि. १६ :**

गृह मंत्रालयाने सोमवारी जात जनगणनेसाठी अधिसूचना जारी केली आहे. केंद्र सरकार दोन टप्प्यात जात जनगणना करणार आहे.

अधिसूचनेनुसार, पहिला टप्पा १ ऑक्टोबर २०२६ पासून सुरू होईल. त्यात हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, जम्मू आणि काश्मीर आणि लडाख ही ४ डोंगराळ राज्ये समाविष्ट आहेत. दुसरा टप्पा १ मार्च २०२७ पासून सुरू होईल. यामध्ये देशातील उर्वरित राज्यांमध्ये जनगणना सुरू होईल. त्याआधी रिविचारी गृहमंत्री अमित शहा यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत १६ व्या जनगणनेच्या तयारीचा आढावा घेतला. केंद्राने ३० एप्रिल २०२५ रोजी जात जनगणना करण्याची घोषणा केली होती.

केस, नख गळतीनंतर आता हाताला भेगा

■ **महासागर प्रतिनिधी**

बुलढाणा, दि. १६ :

बुलढाणा जिल्ह्यातील नागरिकांमध्ये यंदा अचानक केस गळणे, टक्कल पडणे आणि बोटांची नखे गळून जाणे यांसारख्या गूढ आजारांचे प्रमाण वाढले आहे. सुरुवातीला खामगाव आणि शेगाव तालुक्यांत दिसून आलेला हा आजार आता चिखली आणि मेहकरसारख्या घाटमाथ्याच्या भागांतही पसरत आहे. या प्रकरणाला अनेक महिने झाले असतानाही भारतीय वैद्यकीय संशोधन संस्थेचा अहवाल अद्यापही अडकलेला आहे.

मेहकर तालुक्यात आता हाताला भेगा पडण्याच्या आजाराची नवीन लक्षणे समोर आली आहेत. विशेषतः शेलगाव देशमुख या गावातील सुमारे २० ग्रामस्थांनी अशा प्रकारच्या तक्रारी आरोग्य विभागाकडे नोंदवल्या आहेत.

विजय रुपाणी यांना गार्ड ऑफ ऑनर देत अंत्यसंस्कार

राजकोटला आणण्यात आले.

७६ मृतदेह सुपूर्द

अहमदाबाद विमान अपघातानंतर चार दिवसांत २५० मृतदेहांचे डीएनए नमुने घेण्यात आले. आतापर्यंत ११९ डीएनए जुळले आहेत, त्यापैकी ७६ मृतदेह त्यांच्या कुटुंबियांना सुपूर्द करण्यात आले आहेत.

१२ जून रोजी एअर इंडियाचे अहमदाबाद ते लंडन विमान एआय-१७१ (७८७-८ बोईंग ड्रीमलायनर) उड्डाणानंतर काही वेळातच कोसळले. विमान बीजे मेडिकल कॉलेज आणि सिव्हिल हॉस्पिटलच्या वसतिगृह इमारतीशी धडकले. या अपघातात २७५ जणांचा मृत्यू झाला आहे, ज्यामध्ये विमानातील २४१ जण (२२९ प्रवासी (एक जिवंत) आणि १० केबिन क्रू, २ पायलट), वसतिगृह इमारत आणि उर्वरित ३४ जणांचा समावेश आहे.

श्रीकृष्ण ज्वेलर्स

आभूषणां की १५.६ के सोने की एक विशेष शृंखला।
बाह्यो के भरते के कारण कम समय में ही लोकरिया।
हार, चुड़ियाँ, मंगलसूत्र और महाराष्ट्रीयन आभूषण के विक्रेता।

कॉफी हाऊस बिल्डिंग, गोकूळपेट, नागपूर • **2557429.2542486**

धीरूभाई अंबानी पेट्रोल चोरून कोट्यधीश झाले

दमानिया यांनी शेअर केला व्हीडिओ

■ **महासागर प्रतिनिधी**

मुंबई, दि. १६ :

रिलायन्स उद्योग समुहाच्या माध्यमातून जगभरात भारताचा मान उंचावणारे दिवंगत उद्योगपती धीरूभाई अंबानी यांच्याविषयी सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वादग्रस्त विधान केले आहे.

धीरूभाई अंबानी पेट्रोल पंपावरील पेट्रोल चोरी करून कोट्यधीश झाले, असे ते म्हणालेत, असा दावा सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला आहे. सोबतच त्यांनी अजित पवारांच्या विधानाचा व्हिडिओ पोस्ट करत त्यांना खोचक टोला हाणला आहे.

त्या म्हणतात, 'धीरूभाई अंबानी पेट्रोल चोरून कोट्यधीश झाले आणि तुम्ही?' असा सवाल त्यांनी यासंबंधी केला आहे. दरम्यान, राष्ट्रवादीचे आमदार अमोल मितकरी यांनी अजित पवार धीरूभाई अंबानी यांना चोर म्हणाल्याचा दावा जोरकसपणे फेटाळून लावला आहे. अजित पवार 'चोरून' नव्हे तर 'सोडून' म्हणाले, असे ते म्हणालेत. एका संभेत धीरूभाई अंबानी यांच्याविषयी एक विधान केले आहे. त्यांच्या या विधानाचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

जात जनगणनेची अधिसूचना जारी

पहिल्या टप्प्यात ४ राज्यांत ऑक्टोबर २०२६ पासून लागू

स्वातंत्र्यानंतर देशातील ही पहिली जात जनगणना असेल. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले होते की, जात जनगणना मूलभूत जनगणनेसोबतच केली जाईल. काँग्रेससह सर्व विरोधी पक्ष जातीय जनगणनेची मागणी करत आहेत. देशातील शेवटची जनगणना २०११ मध्ये झाली होती. ती दर १० वर्षांनी केली जाते. त्यानुसार, पुढील जनगणना २०२१ मध्ये होणार होती, परंतु कोविड-१९ साथीच्या आजारामुळे ती पुढे ढकलण्यात आली.

मनमोहन सिंग सरकारच्या काळात २०११ मध्ये सामाजिक-आर्थिक आणि जातीय जनगणना करण्यात आली होती.

इराणी हवाई क्षेत्रावर आमचे नियंत्रण

इस्त्रायलचा दावा



इराणच्या परराष्ट्र मंत्रालयावर हल्ला, आतापर्यंत २२४ जणांचा मृत्यू

■ **वृत्तसंस्था तेहरान/तेल अवीव, दि. १६ :**

इराण आणि इस्त्रायलमधील संघर्ष चौथ्या दिवशीही सुरू आहे. दरम्यान, सोमवारी इराणने सर्व परदेशी नागरिकांना देश सोडण्याची परवानगी दिली आहे. इराणमध्ये सुमारे १० हजार भारतीय अडकले आहेत. ते आता भारतात परतू शकतील.

इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाने पुष्टी केली आहे की सध्याच्या परिस्थितीत, देशाचे विमानतळ बंद असले तरी, जमिनीच्या सीमा खुल्या आहेत. मंत्रालयाने तेहरानमधील सर्व राजनैतिक मिशन आणि आंतरराष्ट्रीय संघटनांना या निर्णयाची माहिती दिली आहे.

एका अधिकृत निवेदनात म्हटले आहे की ज्या मिशनना त्यांचे नागरिक किंवा कर्मचारी परदेशात पाठवायचे आहेत त्यांना इराणच्या जनरल प्रोटोकॉल विभागाला प्रवाशांची नावे, पासपोर्ट क्रमांक, वाहनांची माहिती, देशातून निघण्याची वेळ आणि त्यांना ज्या सीमेवरून जायचे आहे त्याबद्दल आगाऊ माहिती द्यावी लागेल.

दुसरीकडे, इराणने सोमवारी सकाळी इस्त्रायलवर आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला केला. इराणी सैन्याने मध्य इस्त्रायलमध्ये अनेक ठिकाणी बॅलिस्टिक

१५०० भारतीय विद्यार्थी इराणमध्ये अडकले

इराणमध्ये सुमारे दीड हजारांवर भारतीय विद्यार्थी अडकले असून, त्यांचे पालक कमालीचे चिंतीत आहेत 'सरकारला माझी एकच विनंती आहे की आमच्या मुलांना इराणमधून बाहेर काढा. आता ते अजिबात सुरक्षित नाहीत. तेहरान जळत आहे. तिथे एकही रस्ता, कोणताही परिसर सुरक्षित नाही. इंटरनेट बंद आहे. आम्ही सर्वजण खूप घाबरोलो आहोत, असे अनेक पालकांनी सांगितले.

क्षेपणास्त्रे डागली. यामध्ये ८ जणांचा मृत्यू झाला आहे, तर २०० हून अधिक लोक जखमी झाले आहेत.

इस्त्रायलमध्ये इराणी हल्ल्यात आतापर्यंत २४ जणांचा मृत्यू झाला आहे, तर ६०० हून अधिक जण जखमी झाले आहेत. यापूर्वी रिविचारी राजी इस्त्रायलने इराणच्या परराष्ट्र मंत्रालयावर हल्ला केला होता. यामध्ये १०० हून अधिक जण जखमी झाले होते.

इराणमध्ये आतापर्यंत २२४ जणांचा मृत्यू झाला आहे, तर १,२७७ हून अधिक जण जखमी झाले आहेत. त्याच वेळी, अमेरिकस्थित मानवाधिकार कार्यकर्ते गटाने इराणमध्ये ४०६ जणांचा मृत्यू झाल्याचा दावा केला आहे.

गणेशोत्सवावर गदा येऊ देणार नाही!

मुंबई : हिंदुत्वाचं प्रतीक असलेला सार्वजनिक गणेशोत्सव कुणाच्याही दबावामुळे बंद होणार नाही, ह्या असा रोखठोक इशारा सांस्कृतिक कार्यमंत्री आणि मुंबई भाजपाचे अध्यक्ष अॅड. आशिष शेलार यांनी आज परेलमधील शिरोडकर सभागृहात आयोजित गणेश मंडळांच्या मेळाव्यात दिला.

काँग्रेस, राष्ट्रवादी (शरद पवार गट) आणि उबाठा सेनेच्या आडून चालणाऱ्या शहरी नक्षलवाद्यांच्या अजेंड्याला यश मिळू देणार नाही. ही लढाई अर्धवट थांबलेली नाही, सरकारने ३० जूनपर्यंत मोठ्या गणेश मूर्तीच्या विसर्जनाबाबतची भूमिका न्यायालयात मांडेल, असे त्यांनी ठामपणे सांगितले.

शेलार म्हणाले, २००३ मध्ये नैसर्गिक जलस्त्रोतांवर हिंदूंच्या धार्मिक विधी बंद करण्यासाठी याचिका दाखल झाली आणि त्यात पीओपी मूर्तीचाही विषय घुसवण्यात आला. तेव्हाच जर सरकारने योग्य भूमिका घेतली असती, तर आज इतका संघर्ष करण्याची वेळ आली नसती. काँग्रेस आघाडी सरकार, शिवसेनेचे आदित्य ठाकरे आणि उबाठा सेनेने सणविरोधी पवित्रा घेतला. उध्दव ठाकरे मुख्यमंत्री असताना गणेशोत्सवाच्या बाजूने उभं राहण्याऐवजी त्यांनी विरोधात भूमिका घेतली. मुंबई महापालिकेच्या २०१८ च्या अर्थसंकल्पात पीओपीवर बंदी घालण्याचा प्रस्ताव त्यांच्याच आदेशाने आला होता. हे बेगडी हिंदुत्व आता उघडं पडले असा थेट आरोप शेलार यांनी केला.

अग्निवीर मुरली नाईकांना शहीद सैनिकाचा दर्जा द्या

मुंबई : देशासाठी होतातय पत्करलेल्या अग्निवीर जवान मुरली नाईक यांना शहीद सैनिकाचा दर्जा देण्याची मागणी वचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. सरकारने ही मागणी पूर्ण केली नाही, तर या प्रकरणी हायकोर्टात दाद मागण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.

पहलगाम हल्ल्यानंतर भारत-पाकमध्ये निर्माण झालेल्या तणावात मुरली नाईक यांचा ९ मे रोजी नियंत्रण रेषेवर मृत्यू झाला होता. ते घाटकोपरच्या कामराज नगर झोपडपट्टीत राहत होते. प्रकाश आंबेडकर यांनी सोमवारी येथे आयोजित पत्रकार परिषदेत नाईक यांना शहीद सैनिकाचा दर्जा देण्याची मागणी केली. ते म्हणाले, लाईट इन्फंट्रीमध्ये कार्यरत असलेले आणि रमाबाई आंबेडकर नगर, घाटकोपर येथील रहिवासी असलेले अग्निवीर जवान मुरली नाईक यांना सेवेदरम्यान वीरगती प्राप्त झाली. मात्र, केंद्र व राज्य सरकारकडून त्यांच्या कुटुंबासाठी कोणतीही ठोस मदत अद्याप जाहीर झालेली नाही. ही बाब अत्यंत दुर्दैवी असून अन्यायकारक आहे. सरकारने मुरली नाईक यांच्या कुटुंबियांना एक कोटीची मदत करून त्यांच्या कुटुंबाचे पुनर्वसन करावे. अन्यथा आम्हाला उच्च न्यायालयात जावे लागेल. अॅड. आंबेडकर म्हणाले, हूनसैनिकांना ज्या सवलती, मदत आणि सन्मान देण्यात येतात, त्या अग्निवीरांना देखील मिळाल्या पाहिजेत. महाराष्ट्र शासनाने आधीच जाहीर केले आहे की सेवेदरम्यान वीरगती प्राप्त झाल्यास मदतीची तरतूद आहे. मग मुरली नाईक यांच्या बाबतीत अपवाद का? असा सवाल त्यांनी केला.

शिवरायांच्या पुतळ्याच्या चबुतऱ्याचा खचलेला भाग बुजवला

मालवण : मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील नव्यानेच उभारलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या चबुतऱ्याच्या बाजूच्या जमिनीचा काही भाग खचला होता. तसेच मोठे भगदाडही पडले होते. त्यानंतर आता सार्वजनिक बांधकाम विभागाने या भागाची दुरुस्ती करत खचलेला भाग बुजवल्याचे समोर आले आहे. रात्री उशिरापर्यंत खचलेल्या भागात भराव टाकून सिमेंटने सर्व भाग बुजवण्यात आला आहे. दरम्यान, सार्वजनिक बांधकाम विभागाने नियमित पाहणी तसेच देखभाल केली जाणार असल्याचे स्पष्टीकरण दिले आहे. तसेच या घटनेचे गांभीर्य लक्षात घेत मुख्यमंत्री फडणवीस यांनी मुख्य अभियंता यांना घटनास्थळी जाण्याचे आदेश दिले.

महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट

■ महासागर प्रतिनिधी, मुंबई, दि. १६ : राज्यात पावसाने जोर धरला असून, हवामान विभागाने महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी केला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात रविवारी रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. जिल्ह्यात सरासरी १०९ मिमी पावसाची नोंद झाली आहे. पावसामुळे समुद्रात उधाण आले असून, लाटांनी रौरूप धारण केले आहे. जिल्ह्यातील प्रमुख नद्या दुधडी भरून वाहत असून, त्यांची पाणीपातळी आणखी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

होडावडे पूल पाण्याखाली

वेंगुळी-बेळगाव राज्य महामार्गावरील होडावडे पूल पाण्याखाली गेल्याने वाहतूकीवर परिणाम झाला आहे. रात्रभर सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे हा पूल जलमय झाला असून, गेल्या दोन तासांपासून या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. वाहतूक पथाची मागणी वळवण्यात आली आहे. खेड तालुक्यात जगवुडी नदीने इशारा पातळी ओलांडली रात्रागिरी जिल्ह्याला देखील पावसाने चांगलेच झोडपून काढले आहे. खेड

तालुक्यातील मुसळधार पावसामुळे जगवुडी नदीने इशारा पातळी ओलांडली आहे.

संगमेश्वर तालुक्यातील शास्त्री आणि सोनवी या दोन नद्यांना देखील पूर पावला आहे. रात्रभर पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे संगमेश्वर तालुक्यातील धामणी, संगमेश्वर इथं पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. तसेच अर्जुना आणि कोदवली नद्यांना पूर आल्याने राजापूर शहरातील जवाहर चौकात पुराचे पाणी शिरले. इतर भागातही पावसाचा कहर सुरू आहे.

एसटीच्या नव्या प्रवासाला धार्मिक दिशा

■ महासागर प्रतिनिधी, मुंबई, दि. १६ : राज्यातील गोरगरीब आणि सर्वसामान्य भाविकांसाठी एक दिलासा देणारी घोषणा करण्यात आली आहे. एसटी महामंडळ आता धार्मिक पर्यटनात उतरत आहे. अर्थविनायक, पंढरपूर, तुळजापूर, त्र्यंबकेश्वर अशा प्रमुख तीर्थक्षेत्री जाणाऱ्या सहली आता एसटीच्या माध्यमातून वाजवी दरात अनुभवता येणार आहेत. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी खाजगी ट्रॅक्ल्स कंपन्यांना या उपक्रमात सहभागी होण्याचे खुले आवाहन केले आहे. एसटी मुख्यालयात आयोजित विशेष बैठकीत बोलताना सरनाईक म्हणाले, राज्यभरात दरवर्षी लाखो धार्मिक धार्मिक स्थळांना भेट देतात. मात्र, अनेकांना आर्थिक अडचणीमुळे ही स्वप्नपूर्ती शक्य होत नाही. आता एसटी आणि खाजगी ट्रॅक्ल्स कंपन्यांच्या ऐतिहासिक भागीदारीतून धार्मिक सहली उपलब्ध होतील, ज्या सर्वसामान्यांना

पंढरपूर, अर्थविनायक दर्शन आता वाजवी दरात : खासगी ट्रॅक्ल्सना परिवहन मंत्र्यांचे खुले आवाहन!



परवडतील आणि सुविधा देखील उत्तम असतील. सुट्यांमध्ये एसटीच्या अनेक गाड्या अर्धवट भरतात किंवा रिकाम्याच धावतात. या रिकाम्या सीट्सचा उपयोग धार्मिक पर्यटनासाठी करून महसूलात वाढ

करण्याचा मंत्रच यामागे आहे. यातून एसटीलाही उत्पन्न मिळेल आणि धार्मिकांनाही सुलभ प्रवास. **श्रावणात सहलींची सुलभ प्रवास** सरनाईक यांनी जाहीर केलं की येत्या श्रावण महिन्यापासून अर्थविनायक, पंढरपूर,

तुळजापूर, त्र्यंबकेश्वर अशा सहलींचे आयोजन सुरू होईल. भोजन, निवास, स्वच्छता अशा सर्व सुविधा एका पॅकेजमध्ये वाजवी दरात उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट असेल. या उपक्रमामुळे धार्मिक पर्यटनाला नवा आयाम मिळणार असून, स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना, रोजगार निर्मिती आणि श्रद्धास्थळांचा विकास घडेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. बैठकीच्या अखेरीस परिवहन मंत्री सरनाईक यांनी राज्यातील सर्व ट्रॅक्ल्स कंपन्यांना आवाहन केलं आहे की, भाविकांच्या सेवेसाठी पुढे या; एसटीसोबत धार्मिक पर्यटनाची नवी वाट उघडा. एसटी आता केवळ प्रवासाचे साधन नसून, श्रद्धेच्या प्रवासातील विश्वासाचं नव वाहन ठरणार आहे.

दुचाकी चालकांचा वाद झाल्याने पुलावर झाली होती गर्दी कुंडमळा दुर्घटनेचे खरे कारण समोर

■ महासागर प्रतिनिधी

मुंबई, दि. १६ :

पुण्याच्या मावळ तालुक्यातील कुंडमळा पूल कोसळून ४ जणांचा बळी गेला आहे. हा पूल वापरासाठी बंद होता. पण त्यानंतरही अचानक त्याच्यावर गर्दी झाल्यामुळे तो कोसळला.

या प्रकरणी सरकारवर टीकेची झाड उठली असताना आता ही दुर्घटना नेमकी कशी घडली? याचे खरे कारण समोर आले आहे. एका प्रत्यक्षदर्शी तरुणाने दोन दुचाकी चालकांचा वाद व त्यानंतर झालेल्या गर्दीमुळे ही घटना घडल्याचा दावा केला आहे.

गणेश पवार असे या प्रत्यक्षदर्शी तरुणाचे नाव आहे. रविवारी दुपारी इंद्रायणी नदीवरील कुंडमळा पूल कोसळला तेव्हा तो तिथेच होता. त्याने सांगितले की, मी कुंडमळ्यावर राहतो. मी तिथल्या स्थानिक आहे. नदीच्या अलीकडे दोन पाहुण्यांना सोडण्यासाठी मी आलो होतो. मी त्यांना सोडून परत जात होतो, तेव्हा तिथे दोन दुचाकी चालकांत वाद झाला. हा वाद पाहण्यासाठी पर्यटकांची पुलावर गर्दी झाली. त्यातून ही घटना घडली.

तो पुढे म्हणाला की, कुंडमळा पुलावरून दोन दुचाकींना जाता येत



नाही. त्याचवेळी दोन दुचाकी विरुद्ध दिशेने पुलावर आल्या. पुलावर अगोदरपासूनच काही पर्यटकही उभे होते. त्यावेळी गर्दी एवढी होती की, कुणालाही पुढे-मागे जाता येत नव्हते. त्यातच दुचाकी चालकांमध्ये वाद झाला. यामुळे पूल हलू लागला. त्यानंतर या गोंधळात काही क्षणांतच

पूल पडला. मी स्वतः पाण्यात पडलो. पण मी स्थानिक असल्यामुळे मला पाण्याच्या प्रवाहाचा अंदाज होता. त्यामुळे मी पलीकडे न जाता अलीकडे आलो. त्यामुळे माझा जीव वाचला. सध्या माझी दुचाकी नदीपात्रातच आहे. ती अद्याप काढण्यात आली

नाही. प्रशासन काय म्हणते ते पाहून दुचाकी काढण्याचा निर्णय घेणार आहे. कारण, अद्याप नदी पात्रात उतरण्यास परवानगी देण्यात आली नाही. मी लोखंडी पुलाला पकडून स्वतःची सुटका करून घेतली. त्यानंतर ३-४ पर्यटकांनाही बाहेर काढले, असे गणेश पवार यांनी

सत्तेचा उपयोग तुम्हालाच...

दुर्घटनेवरून राज ठाकरे सरकारवर फणकारले

■ महासागर प्रतिनिधी, मुंबई, दि. १६ :

हा धोकादायक पूल आधीच का पाडला नाही? पावसाळ्याआधीच तपासणी का झाली नाही? आणि जर सरकारला हे करता येत नसेल, तर तुमच्या सत्तेचा उपयोग नेमका कोणाला? असा संतप्त सवाल राज ठाकरे यांनी कुंडमळा दुर्घटनेवरून राज्य सरकारला थेट उद्देशून केला आहे.

दुर्घटनेतील मृतांना एक्स अकाउंटवर श्रद्धांजली अर्पण करत सरकारच्या निष्काळजीपणावर आणि दिसाळ नियोजनावर राज ठाकरेंनी खरमरीत टीका केली. प्रत्येक दुर्घटनेनंतर 'सरकार खंबीरपणे नागरिकांच्या पाठीशी उभं आहे' हेच वाक्य ऐकायला मिळतं, पण नेमकं प्रत्यक्षात काय केलं जातं? असा टोला त्यांनी लगावला.

जर पूल धोकादायक होता, तर त्यावर संपूर्ण बंदी का नव्हती? तो पाडून नव्याने बांधण्याचं काम का हाती घेतलं नाही? सरकारकडे यंत्रणा असतानाही प्रत्येक वेळी निष्क्रियता का दिसते? असे राज ठाकरेंनी विचारले.

राज्यात किती पूल धोकादायक आहेत, याची तपासणी नियमानुसार काही महिन्यांनी करायला हवी. विशेषतः पावसाळ्याच्या आधी. ती जर प्रशासन करत नसेल, तर सत्तेत असलेल्यांनी ती जबाबदारी घेतली पाहिजे. पण इथे ना नियोजन, ना जबाबदारी... मग सत्तेचा अनुभव नेमका कुठे गेला? असा सवाल करत त्यांनी सरकारची कार्यक्षमताच प्रश्नांकित केली.

राज ठाकरे यांनी नागरिकांनाही काही प्रमाणात जबाबदारी घेण्याचं आवाहन केलं. धोकादायक स्थळांवर जाताना, आपल्या कुटुंबासोबत काळजी घ्यायला हवी. पण हे सरकारला माफ करण्याचं कारण ठरत नाही, असे ते म्हणाले.



इंद्रायणी पूल दुर्घटनेची जबाबदारी अजित पवार घेणार का?

८ कोटींचे काम, ८० हजारांच्या पत्रावर सही

■ महासागर प्रतिनिधी

मुंबई, दि. १६ :

कुंडमळा पुलाच्या कामासाठी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी बांधकामाला मंजुरी दिली. या पत्रासाठी ८ कोटी मंजूर केले. मात्र, मंत्री महोदयांनी ८० हजारांच्या पत्रावर स्वाक्षरी केली.

एकतर मंत्र्याने झोपेत सही केली किंवा जनतेला मुर्ख बनवले जात आहे, अशी घणाघाती टीका शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नेते संजय राजूत यांनी सोमवारी केली. राजूत यांनी मंत्र्यांचे पत्र देखील माध्यमांना दाखवले. त्यावेळचे मंत्री आणि संबंधितांवर सदीप मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी त्यांनी केली.

महाराष्ट्रमध्ये नवीन सरकार आल्यापासून पनवती लागली आहे. त्यामुळे या सरकारला केंद्रात आणि महाराष्ट्रात पनवती सरकार म्हणायला हरकत नाही. सातत्याने अपघात, घातपात सुरू असल्याचा आरोप उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राजूत यांनी केला आहे. या माध्यमातून त्यांनी मावळ मधील पुल दुर्घटना आणि मालवण मधील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याभोवती खचलेल्या जमिनीबाबत सरकारवर निशाणा साधला आहे.

संजय राजूत म्हणाले की, पुंछ भागात सतरा लोक मारले गेले, त्याच्या आधी पहलगाम येथे २६ महिलांचा सिंदूर उजाडले गेले. अहमदाबादला भयानक असा विमान अपघात झाला. वास्तविक तो अपघात की, आणखी काही? याचा तपास सुरू आहे. यातही महाराष्ट्राचे १५ ते १६ लोक मरण पावले आहेत. काल दोन दुर्घटना घडल्या आहेत. असे म्हणत राजूत यांनी सत्ताधारी भाजप महायुती वर निशाणा साधला आहे.

राज्यातील सरकार पनवती असल्याचा आरोप संजय राजूत यांनी केला आहे. नव्या पुलासाठी पैसे मंजूर झाले मात्र ते वापरले गेले नाहीत. आठ कोटींचे काम असताना पत्रावर ८० हजारांचा उल्लेख करण्यात आला असल्याचा आरोप देखील त्यांनी केला. यावर मंत्री रवींद्र चव्हाण यांची सही देखील असल्याचा दावा संजय राजूत यांनी केला आहे.

कालच्या घटनेची अजित पवार यांनी नैतिक मारले गेले, त्याच्या आधी पहलगाम येथे २६ महिलांचा सिंदूर उजाडले गेले, त्याच्या आधी पहलगाम येथे २६ महिलांचा सिंदूर उजाडले गेले. अहमदाबादला भयानक असा विमान अपघात झाला. वास्तविक तो अपघात की, आणखी काही? याचा तपास सुरू आहे. यातही महाराष्ट्राचे १५ ते १६ लोक मरण पावले आहेत. काल दोन दुर्घटना घडल्या आहेत. असे म्हणत राजूत यांनी सत्ताधारी भाजप महायुती वर निशाणा साधला आहे.

राज्यातील सरकार पनवती असल्याचा आरोप संजय राजूत यांनी केला आहे. नव्या पुलासाठी पैसे मंजूर झाले मात्र ते वापरले गेले नाहीत. आठ कोटींचे काम असताना पत्रावर ८० हजारांचा उल्लेख करण्यात आला असल्याचा आरोप देखील त्यांनी केला. यावर मंत्री रवींद्र चव्हाण यांची सही देखील असल्याचा दावा संजय राजूत यांनी केला आहे.

शिंदे गटाच्या मंत्र्यांच्या घरात अघोरी पूजा?

■ वृत्तसंस्था, पुणे, दि. १६ :

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेचे मंत्री भरत गोगावले यांनी विधानसभेला निवडणुकीपूर्वी आपल्या घरात अघोरी पूजा केल्याचा दावा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते वसंत मोरे यांनी केला आहे. या प्रकरणी त्यांनी अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडे तक्रार करण्याचाही इशारा दिला आहे.

भरत गोगावले यांनी दोन दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्यावर निशाणा साधला होता. उद्धव ठाकरे हे रश्मी ठाकरे यांचे नेहमीच ऐकतात. त्यांच्याच हस्तक्षेपामुळे शिवसेना फुटली, असे ते म्हणाले होते.

वसंत मोरे यांनी सोमवारी त्यांची ही टीका धुडकावून लावताना गोगावलेवरच अघोरी पूजा केल्याचा आरोप केला. वसंत मोरे म्हणाले, भारत गोगावले यांच्या अकलेचे दिवाळे निघाले आहे. त्यांनी रश्मी ठाकरे यांच्यावर केलेले आरोप अत्यंत चुकीचे आहेत. माझा गोगावले यांना प्रश्न आहे, त्यांनी १४ ऑक्टोबर २०२४ रोजी बगलामुखी मंदिरातून पुजारी कशाला आणले होते? त्यांनी ज्या पूजा घातल्या होत्या, त्या कशाला घातल्या होत्या? बाहेर राज्यातून मांत्रिक आणायचे आणि पूजा घालायच्या. गोगावलेंच्या घरात अशी पूजा होत असेल तर आम्ही निश्चितच अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडे तक्रार करू, असे मोरे म्हणाले.

मंगळवार, दिनांक १७ जून २०२५ पान १

फादर्स डेचे सेलिब्रेशन आणि बाप-लेकाचा मृत्यू

कुंडमळा दुर्घटनेत रोहित माने व त्यांचा मुलगा विहान माने या दोघांचाही बळी गेला आहे. हे दोघे फादर्स डेचे सेलिब्रेशन करण्यासाठी गेलेल्या या परिसरात गेले होते. दुसरीकडे, नांदेड जिल्ह्यालगतच्या बासर येथे गोदावरी पात्रात स्नानासाठी उतरलेल्या ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

पूल दुर्घटनेत सरकारचा दोष : सपकाळ

पुणे जिल्ह्यातील कुंडमळा येथे इंद्रायणी नदीवरील पूल कोसळून झालेल्या मृत्यूसाठी सरकार जबाबदार असून ही दुर्घटना नव्हे, तर सरकारी निष्काळजीपणामुळे झालेला थेट मनुष्यवध असल्याचा घणाघात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे. त्यांनी या प्रकरणी जबाबदार अधिकाऱ्यांवर सदीप मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे.



पावसाळ्यात पर्यटकांचा ओघ असतो हे माहीत असूनही धोकादायक पूल खुला ठेवण्यात आला. प्रशासनाने फक्त धोकादायक पूल अशी पाटी लावून आपली जबाबदारी संपवली, पण ती पाटी पाट्या टाकण्याचे प्रतीक बनली आहे, असा संतप्त सवाल त्यांनी केला. राज्य सरकार वर्षभरात पूल दुरुस्त करू शकले नाही, निधी मंजूर असूनही काम प्रलंबित राहिले, म्हणजेच सरकार अपयशी ठरले, असेही ते म्हणाले. या दुर्घटनेत ५५ पर्यटक नदीच्या प्रवाहात वाहून गेले, त्यातील चार जणांचा मृत्यू झाला असून सहा जण गंभीर जखमी झाले आहेत.

संगितले. दुसरीकडे, मावळ परिसरात मागील दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. यामुळे इंद्रायणी नदी दुधडी भरून वाहत आहे. यामुळे नदीत वाहून गेलेल्या पर्यटकांचा शोध घेताना अनेक अडचणी येत आहेत. मंत्री गिरीश महाजन यांनी

उपजिल्हाधिकाऱ्यांच्या खुर्चीत बसलेल्या या इसमाला ओळखता का?

सुषमा अंधारेचा किरीट सोमय्यांवर निशाणा



■ महासागर प्रतिनिधी

मुंबई, दि. १६ :

शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर निशाणा साधला आहे. सुषमा अंधारे यांनी किरीट सोमय्या यांचा एक फोटो दिवट करत टीका केली आहे. सुषमा अंधारे यांनी दिवट केलेल्या फोटोमध्ये किरीट सोमय्या हे निवासी उपजिल्हाधिकारी कार्यालयात बसलेले दिसत आहेत. यावरून सुषमा अंधारे यांनी टीका केली आहे. सुषमा अंधारे म्हणाल्या, उपजिल्हाधिकाऱ्यांच्या खुर्चीत बसलेल्या या इसमाला ओळखता का? होय होय, तेच ते, मुलुंडचे एचडी म्हडिओ स्पेशलिस्ट, असे म्हणत सुषमा अंधारे यांनी टीका केली आहे. सुषमा अंधारे म्हणाल्या, ५-५ वर्ष अग्यास करून अधिकारी झालेल्या अभ्यास लोकांच्या खुर्चीवर असे ऐरे-गैरे लोक बसूच कसे

शकतात? भाजपशासित राज्यात प्रशासकीय अधिकाऱ्यांचे पार पोतरे करून ठेवले असल्याची टीका अंधारे यांनी केली आहे. दरम्यान, सुषमा अंधारे यांनी काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांची हॉटेल ताज येथे झालेल्या भेटीवर देखील भाष्य केले होते. सुषमा अंधारे म्हणाल्या होत्या, राज ठाकरे यांनी आपल्या एका मुलाखतीत महाराष्ट्राच्या हितापेक्षा आपला इगो मोठा नसल्याचे विधान केले होते. त्यानंतर माझ्या पक्षाने व माझ्या प्रमुखांनी त्यावर सकारात्मक भूमिका घेतली होती. त्यासाठी आवश्यक असणारी पावले उचलली होती. पण आता मनसू प्रमुखांच्या मनात काय आहे हे आपल्याला सांगता येत नाही. त्यांची भेट कोणत्या तरी कारणांसाठी झाली असेल. ते आम्हाला माहीत नाही, असेही त्या म्हणाल्या होत्या.

मंत्र्यांचा हट्ट, मुख्यमंत्र्यांचा अडसर!

खासगी सचिवांच्या नियुक्तीवरून महायुतीत शीतयुद्ध

■ महासागर प्रतिनिधी, मुंबई, दि. १६ :

राज्याच्या महायुती सरकारमध्ये आतल्या आत खटखट वाढत असल्याचे चित्र अधिकच स्पष्ट होत आहे. तब्बल सहा महिन्यांनंतरही सात मंत्र्यांचे खासगी सचिव अद्याप नेमले गेलेले नाहीत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या शिफारसींना संमती नकारली आहे. या ठिणगीवरून सरकारच्या अंतर्गत संघर्षाला चांगलाच पेट बसला असून, शिंदे गट आणि राष्ट्रवादीतील काही मंत्री आता उघड नाराजी व्यक्त करत आहेत.

शिंदे गटातील मंत्र्यांचा संताप

मुख्यमंत्री कार्यालयाने अद्याप मंजुरी न दिल्यामुळे उद्योगमंत्री उदय सामंत, पर्यटनमंत्री शंभुनाराज देसाई, पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील, जलसंधारण मंत्री संजय राठोड, राष्ट्रवादीचे दत्ता भरणे आणि छान भुजबळ, तसेच भाजपचे वनमंत्री गणेश नाईक हे सात मंत्री आपापल्या खासगी सचिवांच्या प्रतीक्षेत आहेत. या मंत्र्यांनी आपल्या पसंतीचे अधिकारी सुचवले असतानाही त्यांच्यावर मुख्यमंत्री कार्यालयाने शिक्कामोर्तब न केल्याने नाराजी उफाळून आली आहे. फक्त सचिवच नव्हे, २२ ओएसडीच्याही नेमणुका अडकल्या

केवळ खासगी सचिवच नव्हे तर, २२ विशेष कार्य अधिकाऱ्यांच्या नियुक्त्याही फाईलमध्येच अडकल्या असून, अनेक मंत्री व त्यांच्या खात्यांचे प्रशासन ठप्प पडल्यासारखे झाले आहे. निर्णय प्रक्रियेचा वेग मंदावल्यामुळे धोरणात्मक कामकाजावर थेट परिणाम

होत आहे.

मुख्यमंत्र्यांकडून कडक चाळणी

मविआ सरकारच्या काळात काम केलेल्या किंवा वायव्यस्त रेकॉर्ड असलेल्या अधिकाऱ्यांना मुख्यमंत्री कार्यालयाकडून थेट मंजुरी नकारली जात आहे. यामागे प्रशासकीय शिस्त आणि पारदर्शकता राखण्याचा उद्देश आहे की राजकीय संदेशवहन? यावर सध्या चर्चा रंगली आहे.

खासगी सचिव पदावर विश्वासातील व्यक्तीच हवी, यावर मंत्र्यांचा कटाक्ष आहे. पण असा निवडीचा हट्ट कधी कधी कारभाराच्या कार्यक्षमतेवर गदा आणू शकतो, हे देखील अनेक प्रशासकीय जाणकार अधोरेखित करत आहेत.

या संपूर्ण घडामोडींवरून मुख्यमंत्र्यांचे कार्यालय आणि शिंदे गट व राष्ट्रवादीतील मंत्र्यांमध्ये सत्तासंघर्षाची सूझ झळ जाणवत आहे. निर्णयमुक्तीला लांबणीवर टाकत ठिणग्यांपासून वणवा टाळण्याचा प्रयत्न सुरू झाला, तरी नाराज मंत्र्यांच्या चेहऱ्यावरचा विस्ववाद अधिक गडद होताना दिसतो आहे.

महायुतीत अंतर्गत समन्वयाचा अभाव, सत्तेतील शिस्त आणि दडपशाही यांचा सामना करत मंत्र्यांना आता स्वतःच्या कार्यालयातही स्वतंत्रपणे काम करता येत नाही, ही खंत अनेकांच्या चचेची विषय ठरत आहे. पुढील काही दिवसांत मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांमध्ये संवाद होऊन हा पेच सुटतो की संघर्ष अधिकच उफाळून येतो, हे पाहणे आत्सुक्याचे ठरणार आहे.

रॉयल कॉलेज ऑफ आर्टच्या पदवीधर सोनाक्षी प्रस्तुत करतात जात

धातू आणि स्मृतीद्वारे स्त्रियांच्या दडपलेल्या इतिहासांचा शोध घेणारे शिल्प प्रदर्शन

नवी दिल्ली, १६ जून : ब्रिटिश काउन्सिलच्या कस्तुरबा गांधी मार्गावरील द गॅलरीमध्ये, स्टडी थूके : क्रिएटिव्ह कनेक्शन्स या उपक्रमांतर्गत जात या शिल्प प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. हे प्रदर्शन ११ जून ते ३१ जुलै २०२५ या कालावधीत खुले राहील. लंडनस्थित भारतीय कलाकार सोनाक्षी यांनी सादर केलेली ही कलाकृती धातू, वारसा आणि अर्थ यांच्या माध्यमातून मातृवंशीय स्मृतींचा शोध घेते.

आग्रा येथे जन्मलेल्या आणि सध्या लंडनमध्ये वास्तव्यास असलेल्या



सोनाक्षी चतुर्वेदी यांनी चित्रकला, इन्मॅलिंग (धातूवरील सजावटीची प्रक्रिया) आणि रत्नविद्या यांचा वापर करत स्त्रियांच्या इतिहासाची जाणीवपूर्वक पुसली गेलेली पाने समोर आणण्याचा प्रयत्न केला आहे. या प्रदर्शनात वधू, आई आणि आजी या पारंपरिक भूमिकांना आव्हान देण्यात आले असून, भारतीय उपखंडातील हस्तकला परंपरामध्ये लपलेल्या स्त्रियांच्या न सांगितलेल्या इच्छा आणि आठवणी यांना केंद्रस्थानी आणले आहे.

आंतरराष्ट्रीय योग दिन: सोनी सबच्या कलाकारांनी अनुभव सांगितले.. योगामुळे कसे फिट राहतात आणि दिवसाची सकारात्मक सुरुवात कशी करतात..

मुंबई, १६ जून : योग ही केवळ एक सराव पद्धत नाही, तर ती एक विश्वाती आहे. पुन्हा नव्याने सुरुवात करण्याची संधी आहे आणि स्वतःशी पुन्हा कनेक्ट होण्याची एक नाजूक आठवण आहे. जगभरात आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा होत असताना, सोनी सब वाहिनीवरील लोकप्रिय कलाकार - प्रियंवदा कांत, आशी सिंग आणि सांजो साळुंखे - यांनी त्यांच्या दैनंदिन जीवनात लहान योग सरावमुळे किती मोठे बदल झाले आहेत यावर अनुभव शेअर केले. हळूवार श्वासोच्छ्वासपासून ते माईडफुल हालचालीपर्यंत, शूटिंगपूर्वी रिचार्ज होण्यास आणि फिट राहण्यास योगाची त्यांना कशी मदत होते याबद्दल त्यांनी सांगितले.

'तेनाली रामा' मालिकेत शारदाची भूमिका कणारी प्रियंवदा कांत म्हणाली, मी माझ्या दिवसाची सुरुवात सूर्य नमस्काराने करते. ही खूप

साधी सोपी गोष्ट आहे. पण तुम्हाला किती खोलवर स्थिरता देते हे आश्चर्यकारक आहे. शारदा अशी व्यक्ती आहे जी साध्या गोष्टीतही आशा शोधते आणि मला वाटते की योग देखील तेच करतो. योगाद्वारे शरीर ताणत नाही तर तुमच्या कक्षा रुंदवतात. स्वतःसोबतचा तो शांत वेळ, जरी तो काही मिनिटांचा असला तरी, तुमचा बाकीचा दिवस कसा जातो हे पूर्णपणे बदलू शकतो. खूप वेगाने धावणाऱ्या या जगात, हे काही माईडफुल श्वास मला हळूवार होण्यास आणि माझ्या शरीराचे, माझ्या विचारांचे आणि कधीकधी शांतता ऐकण्याची आठवण करून देतात.

'उफ... ये लव्ह हे मुश्किल' मध्ये कायरी शर्माच्या भूमिकेसाठी ओळखली जाणारी आशी सिंग, म्हणाली, योग माझ्यासाठी एक शांततेचा आधार बनला आहे. सेटवर

जाण्यापूर्वी फक्त दहा मिनिटे श्वासोच्छ्वास किंवा काही स्ट्रेचेस केले तरी, मला ते खूप फरक जाणवतो. एक शांतता येते, जणू काही दिवस सुरू होण्यापूर्वीच मी स्थिर झाले आहे. हे काही परिपूर्णतेसाठी नाहीये. तर लहान आणि चिरंतन मार्गाने स्वतःसाठी वेळ देण्याची बाब आहे. कालांतराने, ते छोटे क्षण खूप महत्त्वाचे वाटू लागतात. आणि थोड्या वेळाने, ते छोटे क्षण खूप मोठा फरक करतात. व्यस्त किंवा तणावपूर्ण दिवसांमध्ये, स्वतःसोबतचा तो थोडा वेळ मला धीमे होण्यास आणि श्वास घेण्याची आठवण करून देतो. हे खूप सोपे आहे पण त्याचेवेळी खूप उपयुक्त आहेत.

'वीर हनुमान' मध्ये माता अंजनीची भूमिका साकारणारी सायली साळुंखे म्हणाली, माझ्यासाठी योग म्हणजे केवळ आसनांची मालिका नाही - तो स्वतःशी केलेला एक भावनिक संवाद

आहे. इथेच मी धीमे व्हायला, खोलवर श्वास घ्यायला आणि माझ्या आतल्या शांत शक्तीला ऐकायला शिकते. काही मिनिटांचा माईडफुल श्वास किंवा हलका स्ट्रेच देखील तुमचा संपूर्ण दिवस बदलू शकतो, अशी मला खात्री आहे. योगाने मला संतुलन शिकवले आहे, केवळ चटईवरच नाही तर प्रत्येक भावना मी मी समोर येणाऱ्या प्रत्येक आव्हानात. या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त, मी प्रत्येकाला, विशेषतः तरुण पिढीला आवाहन करते की योगाला केवळ एक रूढ म्हणून नव्हे तर एक आयुष्यभराचा जोडीदार म्हणून स्वीकारा. तुम्हाला परिपूर्ण असण्याची गरज नाही, तुम्हाला फक्त सुरुवात करायची आहे. जिथे आहात तिथून, जे तुमच्याकडे आहे त्यापासून सुरुवात करा आणि योगाला तुम्हाला स्वतःच्या घरी घेऊन जाऊ द्या.

सावंगी रुग्णालयात प्रथमच दुर्बिणीद्वारे अस्थिशल्यचिकित्सा

मणक्यांच्या उपचारात क्रांती घडविणारी स्पाइन सर्जरी



वर्धा, १६ जून : मणक्यांच्या उपचारांमध्ये क्रांती घडवून आणणारी एंडोस्कोपिक स्पाइन सर्जरी सावंगी मेधे येथील आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयातील अस्थिरोग विभागात प्रथमच करण्यात आली. मणक्यांच्या शस्त्रक्रिया या जोखीमेच्या आणि वेदनादायी असून गळ्याने एंडोस्कोपिक म्हणजेच दुर्बिणीद्वारे केल्या जाणाऱ्या या प्रगत शस्त्रक्रियेमुळे रुग्णांना सावंगी रुग्णालयात अद्यावत सेवा उपलब्ध झाली आहे.

सावंगी मेधे रुग्णालयात पहिली एंडोस्कोपिक स्पाइन सर्जरी समुद्रगुरू येथील रहिवासी असलेल्या ४८ वर्षीय स्त्रीरुग्णावर करण्यात आली. या महिलेला बऱ्याच दिवसांपासून कंबरदुखीचा त्रास सुरू होता. तिच्या दोन्ही पायांना कंबरपासून तळपायापर्यंत

गुंथ्या आल्याची जाणीव होऊन पाय बधिर होत असल्याने चालणे अशक्यप्राय झाले होते. या त्रासामुळे घरातील दैनंदिन कामावरही त्याचा विपरीत परिणाम होऊ लागला. रुग्णाला वेगवेगळ्या खाजगी दवाखान्यात दाखविण्यात आले, मात्र तात्पुरते आराम होऊन पुन्हा त्रास सुरू होत असे. दरम्यान सावंगी मेधे येथील आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयातील अस्थिरोग विभागात दाखवण्याचा सल्ला परिचितांकडून मिळाल्याने तिला सावंगी येथे आणण्यात आले. सावंगी रुग्णालयात स्पाइन सर्जन डॉ. समीरतायडेयांनी तपासणी केली असता रुग्णाला स्पाइनल स्टेनोसिस नावाचा आजार असल्याचे निदान झाले. या आजारावर शस्त्रक्रियेशिवाय दुसरा पर्याय नसल्याचे रुग्ण व नातेवाईकांच्या

संमतीने एंडोस्कोपिक स्पाइनल डीकंप्रेशन सर्जरी करण्याचा निर्णय घेण्यात आला. रुग्णाच्या शरीरावर अत्यंत लहान चिरा मारून त्यामार्गेने एंडोस्कोप आत टाकला जातो आणि अंतर्गत तपासणी व उपचार केले जातात. या प्रक्रियेत रुग्णाला मोठी जखम होत नसून वेदनाही कमी होतात. तसेच जंतूसंसर्ग होण्याचा धोका यात कमी असून कमी वेळेत रुग्ण बरा होऊन पूर्ववत आपली दैनंदिन कामे करू लागतो. ज्येष्ठ अस्थिशल्यचिकित्सक डॉ. गजानन पिसुळकर यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. समीरतायडेयांनी ही पहिली एंडोस्कोपिक स्पाइन सर्जरी पूर्णत्वाला नेली. शस्त्रक्रियेनंतर या रुग्णाला चार दिवसातच सुद्धी देण्यात आली आणि ती सध्या पूर्वीप्रमाणे घरातील व शेतीतील कामे करीत आहे, असे डॉ. तायडेयांनी सांगितले. हर्निएटेड डिस्क, स्पाइनल स्टेनोसिस आणि इतर मणक्यांशी संबंधित समस्यांनी ग्रस्त असलेल्या रुग्णांना असा सावंगी मेधे रुग्णालयात हा आजच्या काळातील सर्वात प्रगत उपचार उपलब्ध झाला आहे. कमी त्रास आणि अधिक कुशल उपचारांमुळे अस्थिशल्यचिकित्सा क्षेत्र एक प्रगत व विश्वसनीय पाऊल सावंगी रुग्णालयाने टाकले आहे, अशी प्रतिक्रिया डॉ. पिसुळकर यांनी व्यक्त केली.

शाकाहारी मांसाहारी पदार्थात वेगळी प्रक्रिया

मुंबई, १६ जून : हॉटेल रेस्टॉरंट मध्ये यापुढे शाकाहारी मांसाहारी पदार्थांची संपूर्ण प्रक्रिया वेगळी असणे

आज का अंदाज

मंगळवार १७ जून २०२५											
पत्थर फोड एकच						मुंबई बाजार					
कल्याण बाजार						मुंबई बाजार					
३	५	६	०	२	४	७	८	९	१०	११	१२
१२०	११३	११३	१३६	१२०	१३०	११५	१२५	२५६	२५८	२२२	३८१
२५६	२५८	२२२	३८१	२००	२५५	२५०	३५०	३५६	३५७	३३०	५६०
५७०	५६६	३३०	५६०	५७०	५६६	३३०	५६९	३१	५२	६२	०३
३१	५२	६२	०३	२१	५२	७९	८१	३२	५३	७३	८४
३२	५३	७३	८४	३३	५४	८४	८५	३४	५४	८५	८६
३५	५७	८७	८८	३६	५६	८६	८७	३७	५७	८७	८८
१७ जून : सर्व बाजारांसाठी											
१२	३१	५३	६३	१४	३६	५४	६५	१७	३७	५७	६७

बंधनकारक केले आहे. त्यानुसार पदार्थावर प्रक्रिया, शिजवणे वेगवेगळ्या पद्धतीत करावे, अन्यथा व्यावसायिकांवर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा सूचक इशारा अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त राजेश नावेंकर यांनी दिला आहे. शाकाहारी अन्नपदार्थांची मांसाहारी अन्न पदार्थापासून प्रक्रियात्मक व साठवणीच्या टप्प्यावर स्पष्टपणे वेगळी व्यवस्था करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या अन्न सुरक्षा नियमांचे पालन न करणाऱ्या अन्न व्यावसायिकांवर परवाना रद्द, दंड आकारणे किंवा कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा आयुक्त राजेश नावेंकर यांनी दिला आहे. सर्व अन्न व्यवसायिकांनी अन्न सुरक्षेबाबत असलेल्या नियमांचे पालन करणे अनिवार्य आहे. अन्न व औषध प्रशासनामार्फत गतवर्षी राज्यातील ३० हजार अन्न व्यवसायिकांना अन्न

सुरक्षेबाबत प्रशिक्षण देण्यात आले आहे. तर या वर्षी एक लाख अन्न व्यवसायिकांना प्रशिक्षण देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. अन्न सुरक्षा ही केवळ कायदेशीर बाब नसून ग्राहकांच्या आरोग्याशी संबंधित अत्यंत महत्त्वाची सामाजिक जबाबदारी आहे. नियमांच्या पालनात दोषी अन्न आस्थापनांना त्वरित नोटीस, कारवाई व आवश्यक ती कायदेशीर कारवाई केली जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. ... तर येथे तक्रार करा ! अन्न भेसळीसंदर्भात नागरिकांनीही हेलपलाईन किंवा फ्रीड सेफ्टी कॉन्टॅक्ट ॲप च्या माध्यमातून तक्रार नोंदवावी. अधिक माहितीसाठी किंवा मार्गदर्शनासाठी आपले नजीकचे अन्न व औषध प्रशासन कार्यालय किंवा <https://fda.maharashtra.gov.in> या संकेतस्थळास भेट द्यावी, असेही आयुक्त नावेंकर यांनी सांगितले.

राशीभविष्य

मेथ : आज तुमच्या स्वप्नांच्या दिशेने मोठे पाऊल टाकण्यासाठी तयार व्हा. तुमच्या ध्येयांवर लक्ष केंद्रित करा. फिट आणि निरोगी शरीर ठेवण्यासाठी नियमित व्यायाम करणे गरजेचे आहे. वृषभ : आज आर्थिकदृष्ट्या काही नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात, ज्या तुम्हाला काळजीपूर्वक हाताळाव्या लागतील. आज कोणत्याही प्रकारचा आर्थिक व्यवहार करताना अत्यंत सतर्क राहा. मिथुन : तुमचा आहारा निरोगी आणि संतुलित ठेवा. तुमच्या भावना जोडीदारासोबत शेअर करा. यामुळे तुमच्यात गैरसमज निर्माण होणार नाहीत. नाते अधिक मजबूत होईल. सिंह : आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला राहील. आरोग्य संबंधित समस्यांपासून सुटका मिळेल. व्यायाम आणि आहारावर लक्ष द्या. जमीन-जुमल्याच्या जुन्या खटल्याचा निकाल तुमच्या बाजूने लागेल. कन्या : तुमच्या आरोग्याकडे विशेष लक्ष द्या. कोणतीही समस्या असल्यास लगेच डॉक्टरांना भेटा. तुमच्या प्रेमासंबंधात काही चढ-उतार दिसून येतील, त्यामुळे संयम ठेवा. एकमेकांना समजून घ्या.

तुळ : ज्वेलरी व्यवसायिकांना नेहमीपेक्षा जास्त फायदा होईल. तुम्हाला कामात मदत मिळाल्याने आराम वाटेल. काही लोक तुमच्याकडून मदतीची अपेक्षा ठेवतील. तुम्ही ती पूर्ण कराल. वृश्चिक : आजचा तुमचा दिवस कार्यक्षेत्रात प्रगती घडवणारा असेल. तुमची सर्व थांबलेली कामे आज पूर्ण होऊ शकतात. आज तुम्हाला विवाहाचा प्रस्ताव देखील येऊ शकतो. धनु : आज तुमच्या जीवनात थोडेफार बदल जाणवतील. तुम्हाला एखादी चांगली बातमी मिळू शकते. ज्यामुळे तुमचा दिवस आनंददायी होईल. तुमची आर्थिक स्थिती चांगली राहिल. मकर : सकारात्मक विचारांमुळे बॉस तुम्हाला एखादी उपयुक्त वस्तू भेट देऊ शकतो. तुमचे दायित्व जीवन आनंदी राहील. आरोग्य चांगले राहील. आज नात्यात गोडवा वाढवण्याचा दिवस आहे. कुंभ : आजचा दिवस आई-वडिलांच्या सेवेत जाईल. एखादी चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे. संध्याकाळी मुलांसोबत चांगला वेळ जाईल. राजकारणाशी संबंधित लोकांना आज मोठे पद मिळेल, मीन : नवीन जमिनीसंबंधित व्यवहार करणार असाल, तर आधी नीट चौकशी करा. जे तथ्य आज नोकरीच्या शोधात आहेत, त्यांना आज चांगली नोकरी मिळेल. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस चांगला राहील.

शुक्रवार १७ जून २०२५

‘जलसंधारण’ प्रत्येकाचे कर्तव्य!

भारतीय हवामान खात्याने यावर्षी सरासरीपेक्षा जास्त पाऊस होईल असा अंदाज वर्तवला आहे. यावर्षी पाऊस लवकर येईल असाही अंदाज हवामान खात्याने वर्तवला होता तो खरा ठरताना दिसत आहे. ७ जूनला महाराष्ट्रात दाखल होणारा मान्सून यावर्षी २५ मे रोजीच दाखल झाला आहे. पाऊस लवकर आल्याने बळीराजाची चिंता दूर झाली आहे. पाऊस लांबला की पेरण्या लांबतात आणि पेरण्या लांबल्या की बळीराजाचे पुढील सर्व नियोजन कोलमडते. सुदैवाने राज्यात वेळेवर पाऊस सुरू झाल्याने राज्यातील अनेक भागात होणारी पाणीटंचाई मिटली आहे. सध्या राज्यात सर्वदूर पावसाने हजेरी लावली आहे. विदर्भ, कोकण, पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाड्यातही दमदार पाऊस कोसळत आहे. मान्सूनपूर्व पावसानेही राज्यात चांगलाच धुमाकूळ घातला होता. आताही राज्यात दमदार पाऊस पडत आहे. राज्यात दमदार पाऊस पडत

असल्याने धरणातील पाणी साठाही वाढत आहे. उजनी सारखे मोठे धरण आताच ४० टक्के भरले आहे. राज्यातील सर्व नद्या, नाले, तलाव, ओढे ओसंडून वाहत आहेत. वरुण राजाने यावेळी चांगलीच कृपा केल्याने सर्वत्र आनंदाचे वातावरण आहे. धरणीमाईही चिब भिजून हिरवा शालू पांघरत आहे. गेल्या काही वर्षात राज्यात अपुरा पाऊस पडल्यामुळे दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली होती. विशेषतः विदर्भ आणि मराठवाड्यात पाण्याची मोठी टंचाई निर्माण झाली होती. हंडाभर पाण्यासाठी नागरिकांना कैक किलोमीटरची पायपीट करावी लागत होती. पाण्यासाठी दाही दिशा.... अशी लोकांची अवस्था झाली होती. सुदैवाने यावर्षी सरासरीपेक्षा जास्त पाऊस होणार असल्याने पाणी टंचाई मिटली आहे असे असले तरी पावसाचे पाणी वाया जाणार नाही याची दक्षता घ्यायला हवी. यावर्षी पडणाऱ्या पावसाच्या पाण्याचे योग्य नियोजन आणि वापर करावा लागणार

आहे. यावर्षी सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडणार असल्याने पावसाचे पाणी वाया जाणार नाही याची दक्षता घ्यावी लागणार आहे. पावसाच्या जास्तीतजास्त पाण्याची बचत कशी होईल याचे नियोजन आतापासूनच करावे लागणार आहे. जमिनीवर पडणाऱ्या पावसाच्या पाण्याचे योग्य नियोजन नसल्यामुळे बरेचसे पाणी वाया जाते. कमी पाऊस पडणाऱ्या भागात तर हा पाण्याचा अपव्यय होय. महाराष्ट्रात पडणाऱ्या पावसाचा विचार करता आपल्याकडे पाणी जिरवणे आणि पाणी साठवणे या दोन तंत्राची खूप जरूरी आहे. पाणी साठवण्यापेक्षा पाणी जिरवण्याचा फायदा असा की भूभागातील पाण्याचे बाष्पीभवन होत नाही व त्यात घट होत नाही. जलव्यवस्थापन याचा अर्थ धरणे बांधणे, शीपलाईन शहरापर्यंत नेऊन घरोघरी पाणी पोहचवणे असा नाही. जलव्यवस्थापन याचा अर्थ समाज व पाणी यांच्यातील संबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करणे. त्यासाठी



पाण्याच्या प्रत्येक थेंबाचे महत्त्व पाहून देणे. पावसाचे पाणी वाया जाऊ नये यासाठी पाण्याचे व्यवस्थापन कसे करावे याचे शाळा, कॉलेजमधील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करायला हवे. यासंदर्भात नागरिकांचेही प्रबोधन व्हायला हवे. नदी, व्हीर, तलाव, बंधारे यात पावसाचे जास्तीतजास्त पाणी कसे साठवले जावे नियोजन सरकारी पातळीवर व्हायला हवे. नागरिकांनी आपल्या घरात, सोसायटीत रेत वॉटर हार्वेस्टिंग सिस्टीम बसवावी. शाळा, कॉलेज तसेच सरकारी कार्यालयातही रेत वॉटर हार्वेस्टिंग सिस्टीम

बसवावी. पावसाच्या पाण्याची साठवणूक म्हणजे पर्जन्य जलसंधारण प्रत्येक घरात, सोसायटीत, कार्यालयात झाले पाहिजे. कुठल्याही परिस्थितीत पावसाचे पाणी वाया जाणार नाही याची दक्षता घ्यायला हवी. पाण्याचा थेंब न थेंब महत्त्वाचा आहे. कारण पाण्याची बचत हीच पाण्याची निर्मिती आहे. पाण्याची बचत करणे हे प्रत्येकाचे कर्तव्यच आहे कारण ती काळाची गरज आहे. भविष्यात दुष्काळ पडू नये असे वाटत असेल तर पर्जन्य जलसंधारण करावेच लागेल. * * *

शब्दकोडे क्रमांक २१३९

१	२	३	४	५	६	७	८	९	१०
११		१२		१३	१४		१५	१६	
	१७	१८		१९	२०		२१	२२	
२३			२४			२५			
२६			२७		२८	२९		३०	
	३१	३२		३३	३४		३५		३६
३७				३८	३९		४०		४१
		४२		४३			४४		४५
४६			४७	४८		४९	५०		५१
		५२			५३		५४	५५	
	५६		५७		५८	५९			
६०		६१			६२			६३	
		६४			६५		६६	६७	६८
६९		७०		७१		७२	७३		
७४					७५		७६	७७	

आडवे शब्द :- १) असंभवीय असा मोठा लाम २) अल्लेखनीय लिहिलेली प्रार्थना ३) आगबोट ४) आमरसाची पोळी ५) गुण ६) हिंदीत दुःख ७) धुणे ८) एक भटकी जमात ९) बुद्धक, नीच, तेजोहीन १०) सिंह ११) जुगारचा एक प्रकार १२) लोकांमध १३) सळई, काडी, खुंटी १४) फसव्या, धूर्त मनुष्य

२७) कुंभाराची भट्टी २८) बोबडी वळाल्यानंतरची भाषा ३०) रथ हाकणारा ३१) एखाद्याच्या वतीने घातलेली मीड ३४) पौराणिक अश्ववाहन ३५) पळूक जाणे ३७) प्रथम पुजेचा मान असलेला देव ३८) ओलसर हवा ३९) निवासस्थान ४२) पाठविलेला ४४) नजरेचा तीर ४६) अनाथच्या विरुद्ध

४७) तोंडातोंडी झालेला व्यवहार ५२) देवापाशी मागितलेला निर्णय ५३) टुफण ५४) शृंगारक लावण्या म्हणणारा ५६) धमनी ५७) ज्वारी/बाजरीचा एक पदार्थ ५८) नकला करणारा ६०) पळूक जाणे ६२) एक सुगंधी वनस्पती ६४) गहवारे जाडसर पीठ ६५) जास्तीत जास्त ६७) पालव ७१) सहस्र ७२) मानवी कतल ७४) तोंडी वचन किंवा करार

७५) दरोडा ७६) झाली ७७) युवती उमे शब्द :- १) अशा प्रकारचा २) भीतीने धरधर कापणे ३) संसर्ग, पिशाचबाधा ४) संसार, जन्म, उत्पत्ती ५) रत्नाकर ७) कालपुरष ८) ताज, गर्व ९) जन्म-मृत्यू १०) प्रत्येक जमात १३) शोध, माग १६) बारीक, मऊ केस १८) केशवृद्धिी सुगंधी वनस्पती २०) सहाय्य २१) शोक, दुःख २३) संन्यासी, बैरागी यांचे राहण्याचे ठिकाण २४) संभाषण २५) आण, भाक, वचन २७) पत, अब्रू, नाव २९) पोत्याचे कापड ३०) उंट हाकणारा

३२) श्रीमार्गेचे जनकजननी ३३) उट, हत्ती यांची विष्टा ३६) मोठा , महान ३७) हरविलेले सापडणे ३९) वर्षाचा बारावा महिना ४०) आई ४१) मोठा जाड हातोडा ४३) होडी ४४) घोडेस्वार ४८) प्रकाशणे, लकलकणे ४९) व्रत ५०) हालचाल ५१) उत्तेजन, आश्वासन ५४) विद्या ५५) चकाकी, तजेला, तेज ५६) मुस्लीम सरदार ५७) हमाल ५९) मणका ६१) हात ६२) एक क्षासरोग ६३) न्याय ६५) कडक, पांढुरका रंग ६७) एक कर्तू ६८) सुंदर युवती, स्त्री ६९) एक चुथुथ भाग ७०) झकास ७२) काढलेली सुट्टी

(उत्तर उद्याच्या अंकात)

मागील शब्दकोडाचे उत्तर

न	व	र	स	म	न	घ	न	र	म	ट	अ								
ज	र		स्व	व	न		र	बा	न	मी	र	घ	ना						
र	क	वा	ई		वा	जी	र		सा	फ	ध								
	स	र	की		मो		के	स	मा	मा	ल	त							
अ		दा	र	व	का		प	प	ई		म	ठ	क						
म	द	न		स्वा		र	क	उ	दा	ह	र	ण							
दा	वा	क	द		म	म	प	द	र		ख								
र	व	व	मि	र	मी	क	म	मा	र	सा	ख	र							
खा	ने	सु	मा	री		र	हा	र		स	डा								
स	दे	मी	ना		बा	ल	का	द	बि	वा	द								
दा	न	व	मा	रा	मा	री	स	प	क	रा	ता								
र	दे	वा	ल	य	क		षा	र	ट	पा	ल								
	स	व	ड	ण		स	प	ट		का		क	री	त					
घ	म	कि	न		स	री	री		क	र	क	री	त						
य	र		स	क	ट	न	क	ट		वा	त	ड		रू					

तर...मोबाईल कंपन्यांचा महिना २८ दिवसांचा कसा?

गोंदिया : मोबाईलचा डेटा अचानक संपत असल्यास अनुभव मोबाईल धारकांना येत आहे. तर अनेक जण साधा मोबाईल वापरतात.अशा मोबाईल धारकांना रिचार्ज मारतात. काही जीबी डेटा मिळतो. परंतु मोबाईल साधा असल्याने तो वापरल्याच जात नाही. मग हो डेटा मिळता परंतु मोबाईल साधा असल्याने तो वापरल्याच जात नाही. मग हा डेटा जातो कुठे ? मोबाईलच्या डेआत काटा मारला जात आहे का ? असा सवाल मोबाईलधारकांकडून उपस्थित केला जात जात आहे. एकूणच काय तर सध्या मोबाईल कंपन्यांकडून ग्राहकांची लूट होत आहे.

इंटरनेट,सोशल मिडीया आणि आता एआय वापराच्या काळात मोबाईलधारकांना दिवसभरात दिड जीबी डेटा संपतो हे कळत नाही. कोणी सतत मोबाईलवर सक्रीय

अधर्या शहराला होतोय गढूळ पाण्याचा पुरवठा

शहरवासीयांची मजिप्राकडे धाव

गोंदिया : अधर्या शहराला गेल्या दोन दिवसांपासून गढूळ पाण्याचा पुरवठा होत असल्याने शहरवासीयांचे आरोग्य धोक्यात आले आहे. दर पंधरा ते वीस दिवसांनी गढूळ पाणीपुरवठ्याची समस्या निर्माण होत असल्याने शहरातील नळ कनेक्शनधारक त्रस्त झाले आहेत.

गोंदिया शहराला महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागांतर्गत तालुक्यातील डांगोली येथे वैनगंगा नदीच्या पात्रात उभारण्यात आलेल्या पाणीपुरवठा योजनेतून पाणीपुरवठा केला जातो.

मुंडीपार येथे पाच दिवसीय योग शिबिर



गोरेगाव : आयुष दवाखाना घुमरा अंतर्गत मुडीपार येथे पाच दिवशीय योग शिबिराचे आयोजन ९ ते १३ जून या कालावधीत करण्यात आले होते. उपसरपंच कट्टरे यांच्या आबारात योग शिबिर आयोजित होते.

शिबिराला प्रमुख मार्गदर्शक म्हणून योग शिक्षक सुनील डोहळे हे होते. योग शिबिरात योग प्राणायाम

४ जी रिचार्ज दर आणि २ जीची स्पीड



असतो. तर कोणी दिवसभरात काही वेळेसाठी मोबाईलचा वापर करतात. या सगळ्यांना मोबाईलचा डेटा संपत असल्याचा अनुभव येतो. डेटा संपताच छोट्या

किंमतीचा रिचार्ज मारण्याची वेळ ओढावत आहे.मोबाईलमधील इंटरनेट स्पिड डाऊनलोडींग व्हिडीओची गुणवत्ता आदींवर डेटा वापर ठरतो.मोबाईल ४ जी ची रेंज

मग हा डेटा जातो कुठे ?

मोबाईलचा वापर कर्तांना काही वेळ होत नाही तोच आधी तुमचा दिवसभरातील ५० टक्के उेआ वापरून झाला आहे. . .असा मेसेज येतो. त्यानंतर मोबाईलधार नेटचा वापर कमी करतो.त्यानंतर डेटा संपल्याचा मेसेज येतो. त्यामुळे अनेकांना नाईलाजाने काही तासासाठीचा रिचार्ज मारावा लागत असल्याचे मोबाईल धारकांनी सांगितले. केवळ बोलण्यासाठी सध्या मोबाईलचा वापर होतो. मात्र ,जेव्हा रिचार्ज टाकला जातो,तेव्हा काही जीबी डेटाही मिळत असतो. साधा मोबाईल असल्याने हा डेटा वापरला जात नाही. मग डेटा वापरलाच जात नाही मग डेटा कुठे जातो?असा सवाल मोबाईलधारकांनी उपस्थित केला आहे.

असते. डेटा असतो. तरीही इंटरनेटचे काम करत नाही. असे वारंवार होत असल्याचा अनुभव आहे. यामुळे ग्राहकाकडून संताप व्यक्त केला जात आहे.

विविध कंपन्यांकडून काही तासांसाठी, एका दिवसासाठी, दोन-तीन दिवसांची

मुदत असलेले छोट्या रकमेचे डेटा रिचार्ज ची सुविधा दिली जात आहे.

दिवसभरातील डेआ अचानक संपेल आणि छोटे रिचार्ज मारले जातील. यासाठीच ते आणले का ? असा सवाल मोबाईलधारक उपस्थित करीत आहे.

सावित्रीच्या लेकी सायकलने येणार शाळेत

अर्जुनी मोरगाव : ग्रामीण भागातील मुली शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून शासन स्तरावरून विविध उपक्रम राबविल्या जातात. मानव विकास कार्यक्रमांतर्गत शाळेपर्यंत जाण्यासाठी सायकल उपलब्ध करून दिल्या जातात. स्थानिक बहुउद्देशीय हायस्कूलच्या २७ विद्यार्थिनींना सायकलचे वाटप करण्यात आले. येत्या नवीन सत्रापासून आता सावित्रीच्या लेकी सायकलने शाळेत येऊन ज्ञानाचे

धडे घेणार आहेत.

बहुउद्देशीय स्थानिक हायस्कूल येथे मोरगाव, निलज, दामणा, अरतोंडी येथील विद्यार्थिनी ये-जा करून शिक्षण घेतात. विद्यार्थिनींना शाळेत येण्यासाठी गैरसोय होऊ नये म्हणून मानव विकास कार्यक्रम अंतर्गत सायकल उपलब्ध करून दिल्या जाते. इयत्ता आठवीमध्ये शिक्षण घेत असलेल्या २७ विद्यार्थिनींना शाळेच्या आवारात सायकलचे वाटप करण्यात आले.

समान संधी केंद्राच्या वतीने कॅम्पस इंटरव्ह्यू

एक प्रेरणादायी उपक्रम

सालेकसा : जी.के.कला व विज्ञान महिला महाविद्यालय, कावराबांध येथे ११ जून रोजी ‘समान संधी केंद्रा’च्या पुढाकाराने एक विशेष कॅम्पस इंटरव्ह्यूचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे उद्दिष्ट विद्यार्थिनींना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे तसेच त्यांच्यातील आत्मविश्वास वाढविणे हे होते.

ग्रामीण भागातील विद्यार्थिनींना रोजगाराच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी समान संधी केंद्र सक्रिय भूमिका बजावत असते. अशा प्रयत्नांतूनच जी.के.कला व विज्ञान महिला महाविद्यालय, कावराबांध येथे सचिव जी.के.दसरीया यांचा मार्गदर्शना खाली कॅम्पस इंटरव्ह्यूचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमामध्ये विद्यार्थिनींनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला. हा इंटरव्ह्यू कार्यक्रम सकाळी १० वाजता सुरू झाला. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व सरस्वती वंदनेने झाली.

अवकाळीमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई द्या

सरपंच पंडेले यांचे आ. अग्रवाल यांना निवेदन



गोंदिया : मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात अवकाळी पावसाने तालुक्यासह जिल्ह्याला झोडपून काढले. रब्बी हंगामातील धानाची कापणी करून ठेवलेल्या धान पिकासह शेतातील उभ्या पिकांचे अतोनात नुकसान झाल्याने शेतकऱ्यांच्या हातात आलेले पीक हिरावल्याने शेतकऱ्यांना मोठा आर्थि फटका सहन करावा लागला आहे. तेव्हा नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे करून नुकसान भरपाई देण्यात यावी, अशा मागणीचे सरपंच उमेशसिंह पंडेले यांच्या नेतृत्वात आमदार विनोद अग्रवाल यांना निवेदन देण्यात आले.

रब्बी हंगाम अंतिम टप्प्यावर असताना अवकाळी पावसाने जिल्ह्यात चांगले धैमान घातले. दुपारी कडाक्याची उन्ह व सायंकाळ होताच वातावरणात बदल होऊन आकाशात ढग दाटून येत असल्याने जिल्ह्यात अवकाळी पावसाचा चांगला फटका बसला. दरम्यान वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसामुळे रब्बी

रब्बी हंगामात झालेल्या नुकसानीचे पंचनामे झाले. मात्र आता शेतकऱ्यांचे नुकसान भरपाई डोहाळे लागले आहे. तेव्हा शेतकऱ्यांनी बँक तसेच सावकराकडून कर्ज न घेता खरीप हंगामात धान पिकांचे उत्पादन घ्यावे यासाठी लवकरात लवकर नुकसान भरपाई देण्यात यावी.

हंगामाती उभ्या धान पिकांसह कावणी व मळणी करून ठेवलेले धान मातीमोल झाले. तसेच खरीप हंगामाच्या तयारी असलेल्या शेतकऱ्यांना रब्बी हंगामात आर्थिक संकट कोसळले. नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे करून भरपाई देण्यात यावी, शेतकऱ्यांना दिलेले बोनसच्या आक्षसनाची पुर्ती करण्यात यावी अशा मागण्यांचे निवेदन आमदार विनोद अग्रवाल यांना देण्यात आले. निवेदन देतेवळी सरपंच उमेशसिंह पंडेले, माजी पं.स. सदस्य मिरा तावाडे, माजी सरपंच संतोष सोनवाने, गजानन तावाडे, राकेश तावाडे, आदी उपस्थित होते.

सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना ५ तारखेच्या आत पेंशन होणार : मुकाअ मुरुगानंथम

सेवानिवृत्त संघटनेच्या शिष्टमंडळाला आश्वासन

गोंदिया : शासन आदेशान्वये सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची पेंशन १ तारखेला होने गरजेचे आहे. परंतु गेल्या तीन ते चार महिन्यापासून जिल्हातील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना पेंशन विलंबाने होत आहे. यामुळे वयोवृद्ध सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीचा सुर आहे. पण वेळेवर पेंशन मुरगानंथम साहेबच करू शकतात असी आशा पण सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांमध्ये आहे. त्या करीता शिष्टमंडळाने भेट घेऊन सविस्तर माहिती घेतली. यावर मुरुगानंथम यांनी शिक्षणाधिकारी सुधीर महामुनि यांच्याशी चर्चा करून सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची पेंशन ५ तारखेच्या आत करणार, असे आश्वासन दिले.

जिल्हातील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मागील काही महिन्यांपासून वेळेवर पेंशन होत नाही. यामुळे कार्यालयाच्या चकरा माराव्या लागतात. या प्रकारामुळे वयोवृद्ध पेंशनधारक कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीचा सुर होता. या बाबीला घेवून जिल्हा शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी संघटनेच्या वतीने मुख्य कार्यपालन अधिकारी



मुरुगानंथम यांची भेट घेवून ही बाब उचलून धरली. यावर मुकाअ मुरुगानंथम यांनी शिक्षणाधिकारी महामुनी यांना पाचारण करून पेंशन संदर्भात चर्चा केली. तसेच सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना प्रत्येक महिन्याच्या ५ तारखेच्या आत पेंशन देण्याचे निर्देश दिले. या संदर्भात शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे पेंशन सुद्धा ५ तारखेच्या आत करण्याचे आश्वासन उपमुख्य कार्यपालन अधिकारी फर्नेंद्र कुतिरकर यांनीही दिले. यावेळी सेवानिवृत्त संघटनेचे जिल्हाध्यक्ष एल.यु.खोब्रांगडे, डी.एल.गुप्ता, तालुका अध्यक्ष डी.एम.दखने, जी.बी.बोपचे व सेवानिवृत्त आरोग्य कर्मचारी संघटनेचे सचिव विद्याताई अग्रधूत उपस्थित होत्या.

निराधार बालकांनाही मिळणार आधार कार्ड, शिक्षण व इतर सेवा

गोंदिया : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण नवी दिल्ली, राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई यांच्या निर्देशानुंसार देशभरात १३ ते १५ ऑगस्ट दरम्यान साथी मोहिम राबविण्यात येणार आहे.रस्त्यांवरील निराधार बालकांनाही आता आधार कार्ड मिळणार आहे. त्यासाठी जिल्हा साथी समितीची स्थापना करण्यात आली असून ही समिती सर्व्ह करून विविध ठिकाणी आढळलेल्या १८ वर्षाखालील

निराधार बालकांना आधार कार्ड काढून देणार आहे.

गोंदिया जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष व प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश आर.एन.जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली ही विशेष मोहिम राबवणार असून यामध्ये ज्यांच्याकडे कसलेही पुरावे नाहीत, अशा निराधार बालकांना आधार कार्डच्या माध्यमातून ओळख व इतर सेवा मिळणार आहे.

१३७०२ विद्यार्थी २३ जून रोजी ठेवणार शाळेत पहिले पाऊल

गोंदिया : उन्हाळ्याच्या सुट्यांनंतर विदर्मासह अन्य जिल्ह्यातील मराठी माध्यमांच्या शाळा येणाऱ्या २३ जून रोजी उघडणार आहेत. जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांच्या स्वागतासह विविध उपक्रमांसाठी जय्यत तयारी सुरू आहे. नविन शैक्षणिक सत्राच्या पहिल्या दिवसासाठी विद्यार्थ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात उत्साह दिसून येत आहे. आणि शाळेच्या पहिल्याच दिवशी १३ हजार ७०२ मुल शाळेत आपले पहिले पाऊल ठेवणार आहे. प्रथमच यंदा जिल्हा परिषदेचे अधिकारी प्रमुख शाळांचा दौरा करून प्रत्यक्ष पाहणी करणार आहे. २२ जून नंतर शाळांच्या सुट्या संपणार आहेत. व त्यानंतर २३ जून रोजी नविन शैक्षणिक सत्र सुरू होणार आहे.



व शाळेची पहिली घंटा वाजणार आहे. शाळेचा पहिला दिवस विद्यार्थ्यांच्या स्वागताचा असतो. म्हणून शाळेत आपले पहिले पाऊल ठेवणाऱ्या चिमुकल्यांच्या स्वागतासाठी तयारी करण्यात आली आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या रॅलीसह शहरातील अनेक शाळांमध्ये नविन

शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके वितरित करण्यासाठी सर्व व्यवस्था करण्यात आली आहे. जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने नविन विद्यार्थ्यांचे स्वागताच्या संपूर्ण तयारीचे संबंधितांना निर्देश देण्यात आले आहे.

उपक्रम राबविले असून चिमुकल्यांच्या स्वागतासाठी सज्ज झाला आहे.

जिल्ह्यातील १ हजार ६४२ शाळातील २ लाख २७ हजार ९१३ विद्यार्थी २३ जून रोजी शाळेत प्रवेश करणार आहेत. एवढेच नव्हेत जिल्हा परिषद अध्यक्ष लायकदाम भेंडारकर,जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी एम.मुरुगानंथम, अतिरिक्त मुख्य कार्यकारी

अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, उपमुख्य कार्यकारी पंचायत, शिक्षण सभापती सुरेश हर्षे, प्रकल्प संचालक, कार्यकारी अभियंता मुख्य लेखाधिकारी नानार्दन खोटेरे, शिक्षणाधिकारी सुधीर महामुनी, माध्यमिक शिक्षण अधिकारी डोंगरे, उप शिक्षणाधिकारी, गटशिक्षाधिकारी कार्यालय प्रमुख अधिकारी, शिक्षण विभागाचे सर्व अधिकारी, बीडीओ, आरोग्य विभाग व अन्य अधिकारी शाळांचा दौरा करणार आहेत.जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम. मुरगानंथम यांनी असे आदेश जारी करून जिल्हा परिषद व पंचायत समितीचे प्रमुख अधिकार्यांना दोन शाळांचा दौरा करून २५ जून पर्यंत या संदर्भात विभागीय कार्यालयात अहवाल सोपविण्याचे आदेश दिले आहेत.



दो स्तानो, तुम्ही टॉमेटो राईस, कोबी भात, पुलाव असे प्रकार खाल्ले असतील. आता बटाटा पुलाव करून बघा. हॉस्टेल असो किंवा घर, आपल्याकडे बटाटे असतातच. अडीअडचणीला उपयोगी पडणारा हा बटाटा घालून तुम्ही खमंग पुलाव बनवू शकता. पटकन होणारी ही रेसिपी जाणून घेऊ.

सामग्री: एक वाटी तांदूळ, दोन ते तीन बटाटे, पुदिन्याची पानं, कोथिंबिर, दोन हिरव्या मिरच्या, चमचाभर लिंबाचा

खमंग बटाटा पुलाव

रस, एक तुकडा दालचिनी, जीरं,मीठ, तेल

कृती: तांदूळ धुवून अर्धा तास पाण्यात भिजवून ठेवा. पाणी काढून टाकून एका भांड्यात भात शिजवून घ्या. भात शिजवताना थोडं मीठ आणि घाला. तेलामुळे भात मोकळा होईल. पाणी काढून भात एका ताटात पसरवून घ्या. गार होऊ द्या. आता पुदिन्याची पानं, थोडी कोथिंबिर आणि मिरच्या एकत्र वाटून घ्या.

यात चमचाभर लिंबाचा रस आणि थोडं मीठ घाला. बटाटे उकडून सोलून घ्या. त्याचे छोटे चौकोनी तुकडे करा. आता कढईत थोडं तेल गरम करा. जीरं आणि दालचिनीचा तुकडा घाला. मिनिटभर परता. मग यात पुदिना-कोथिंबिरीची वाटलेली पेस्ट आणि बटाटे घालून नीट परतून घ्या. यात शिजवलेला भात घाला. हलवून घ्या. चवीनुसार मीठ घाला. दोन मिनिट शिजू द्या. बटाटा पुलाव तयार आहे. दह्यासोबत हा पुलाव खाता येईल.



प्ला स्टिक कचरा पर्यावरणासाठी एक गंभीर आव्हान बनला आहे. दिल्लीतील मोहम्मद सुहेल नावाचा एक तरुण उद्योजक या कचऱ्यापासून लाखो रुपये कमवत आहे. या तरुणाने प्लास्टिक प्रदूषणाच्या वाढत्या समस्येचे संधीत रूपांतर करून एक प्रेरणादायी उदाहरण समोर ठेवले आहे.

दिल्लीतील तरुण उद्योजक मोहम्मद सुहेल याने प्लास्टिक रिसायकलिंगसाठी 'एथर पॅकेजिंग सोल्युशन्स' या कंपनीची स्थापना केली. त्याने प्लास्टिक कचऱ्याचा पुनर्वापर करण्याचा एक अनोखा मार्ग शोधला आणि हा मार्ग किफायतशीर आणि पर्यावरणपूरक बनवून लाखो रुपयांची उलाढालही केली. सुहेल कचऱ्याचे कंपोस्टेबल पॅकेजिंगमध्ये रूपांतर करतो. तो या व्यवसायातून दरवर्षी १.३ कोटी रुपये कमवत आहे.

वडिलांकडून प्रेरणा

मोहम्मद दिल्लीच्या अरुंद रस्त्यांमध्ये लहानाचा मोठा झाला. लहानपणापासूनच तो वडिलांना मजूर म्हणून काम करताना पाहत आला. त्याचे वडील पॅकेजिंग मटेरियलसाठी कचऱ्यातील पॉलिएस्टर आणि कागद वापरत असत. या निरुपयोगी गोष्टींचा सर्वोत्तम वापर कसा करता येईल याचा विचार करताना त्याला हा व्यवसाय सुचला. त्याने दिल्ली विद्यापीठातून पदवी आणि इयूएमथून सामाजिक कार्यात पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. महाविद्यालयीन काळात सुहेल मुलांसाठी शिक्षण निधी उभारणे आणि कौशल्य विकास यासारख्या सामाजिक कार्यात भाग घ्यायचा. या काळात त्याने

प्लास्टिक कचऱ्यात शोधले सोने!

प्लास्टिक प्रदूषण आणि पारंपारिक पॅकेजिंगमुळे पर्यावरणाचे होणारे नुकसान कमी करण्यासाठी संशोधन सुरू केले.

ही कल्पना कशी सुचली ?

३२ वर्षीय सुहेल दिल्लीतील वाढत्या प्रदूषणामुळे तो खूप अस्वस्थ होता. दिल्लीच्या रस्त्यांवरील कचऱ्याच्या ढीगांचा त्याला खूप त्रास होई. यावर विचार करतानाच प्लास्टिक कचऱ्याचा पुनर्वापर करून पॅकेजिंग मटेरियल तयार करता येते, हे त्याच्या लक्षात आले. सुहेलसमोरील

अचिह्तर

प्लास्टिक कचऱ्याचे पॅकेजिंग मटेरियलमध्ये रूपांतर करण्याची ही उत्तम कल्पना सुचली, पण त्याच्यासमोरील आव्हानेही कमी नव्हती. सुरुवातीला कंपन्यांना प्लास्टिक कचरा फेकून देण्यापेक्षा आपल्याला द्यावा, हे पटवून देणेच एक मोठे आव्हान होते. हळूहळू त्याने पर्यावरणपूरक आणि इतर समस्या

सोडवून कंपन्यांचा विश्वास संपादन केला. २०२० मध्ये सुहेलने पाच लाख रुपयांत पायलट प्रोजेक्ट म्हणून 'एथर पॅकेजिंग सोल्युशन्स'ची स्थापना केली. त्याची टीम प्लास्टिक कचरा गोळा करत असे. त्याचा वापर कोरोगेटेड बॉक्स, पाकिटे, क्राफ्ट पेपर आणि झिपर पाऊच सारखे साहित्य बनवण्यासाठी केला जात असे. व्यवसाय सुरू केल्याच्या पहिल्या वर्षातच त्याने ४० कंपन्यांना ग्राहक बनवून मोठे यश मिळवले. त्यानंतर हळूहळू त्याच्या पॅकेजिंग उत्पादनांची मागणी वाढू लागली.

सातशे कंपन्या ग्राहक

सध्या ७०० हून अधिक कंपन्या त्याच्या ग्राहक आहेत. त्याच्या कंपनीची प्रमुख केंद्रे दिल्ली, मुंबई, बंगळूर, जयपूर, हैदराबाद, लखनऊ आणि नोएडा येथे आहेत. तो भारतात दररोज निर्माण होणाऱ्या सुमारे २६,००० टन प्लास्टिक कचऱ्यापासून पर्यावरणपूरक पॅकेजिंग उत्पादने बनवतो. त्यामुळे हा प्लास्टिक कचरा जमिनीत जाण्यापासून रोखला जातो आणि प्लास्टिक उत्पादनाचा पर्यावरणावर होणारा दुष्परिणाम कमी होतो.

लि नन हे तरुणाईचे आवडते फॅब्रिक आहे. पूर्वी केवळ राजकारण्यांसाठीच्या मानल्या जाणाऱ्या या कापडप्रकाराने तरुणांच्या फॅशनविश्वातही मानाचे स्थान पटकावले आहे. कॉटनप्रमाणेच लिननही नैसर्गिक रॉ मटेरियलपासून तयार केले जाते. लोकांना कॉटनबद्दल माहिती असते, परंतु लिननबद्दल तेवढी माहिती नसते.

*** पोतातील फरक:** लिनन नैसर्गिक फायबरपासून तयार केले जाते. म्हणून त्याचा पोत जाड आणि किंचित खडबडीत असतो. हे फॅब्रिक अंबाडीच्या वनस्पतीपासून तयार केले जाते. तर कॉटन कापसापासून मिळते. त्यामुळे त्याचा पोत खूप गुळगुळीत आणि मऊ असतो.

लिनन आणि कॉटनपैकी काय निवडावे?

घाम येणाऱ्यांसाठी हे फॅब्रिक चांगले असते. कॉटनही हवादार असते, परंतु लिननइतके नसते. दोघांची तुलना केली तर लिनन चांगला पर्याय ठरू शकतो.

*** मजबुतीमध्ये फरक:** पोत जाड असल्यामुळे लिनन कॉटनपेक्षा मजबूत असते आणि जास्त काळ टिकते. कॉटन मऊ असल्याने काही प्रमाणात कमी टिकाऊ असू शकते. ते वारंवार धुतले तर ते कमकुवत होते आणि खराब होण्याची शक्यता वाढते. त्यामुळे अधिक हवादार आणि टिकाऊ कपडे घालायचे असतील तर लिनन निवडा. आरामदायी आणि मऊ पोत असलेले कपडे घालायचे असतील, तर कॉटन निवडा.

मी २७ वर्षाची नोकरदार कॉटुंबिक तरुणी असून माझं एका मुलावर प्रेम

जडलं आहे. तो दुसऱ्या जातीचा असल्याने घरच्यांना हे नातं मान्य नाही. ते आंतरजातीय विवाहाच्या विरोधात आहेत. मी त्याच्याशी लग्न केलं तर आत्महत्या करण्याची धमकी कुटुंबियांनी

मॅव मेकिंग

जडलं आहे. तो दुसऱ्या जातीचा असल्याने घरच्यांना हे नातं मान्य नाही. ते आंतरजातीय विवाहाच्या विरोधात आहेत. मी त्याच्याशी लग्न केलं तर आत्महत्या करण्याची धमकी कुटुंबियांनी

जडलं आहे. तो दुसऱ्या जातीचा असल्याने घरच्यांना हे नातं मान्य नाही. ते आंतरजातीय विवाहाच्या विरोधात आहेत. मी त्याच्याशी लग्न केलं तर आत्महत्या करण्याची धमकी कुटुंबियांनी

आळस सोडा, हालचाल वाढवा

स्तानो, वजन कमी करण्यासाठी, तंदुरुस्तीसाठी जीमची महागडी मेंबरशीप घेण्याची गरज नाही. जीममध्ये घाम गाळण्यासोबतच इतर अनेक पद्धतींनी तुम्ही वजन कमी करू शकता. यासाठी पैसेही खर्च करावे लागणार नाहीत. शारीरिक कष्ट मात्र घ्यावे लागतील. वजन कमी करण्याच्या या पर्यायाकडे आपलं दुर्लक्ष होतं. दैनंदिन जीवनातले साधेसे बदल तुमच्या आयुष्यात अमूलाग्र बदल घडवू शकतात. पण यासाठी आळस सोडायला हवा. बाईकचा वापरही टाळायला हवा.

फिटनेस फंडा

दिवसभरातल्या खर्च होणाऱ्या कॅलरींचं प्रमाण वाढत असल्याचं एका अभ्यासातून समोर आलं आहे. वर नमूद केलेले छोटे छोटे बदल अगदी सहज करता येतात.

फंडू एसएमएस

धडकने लगे दिल की तारों की दुनिया जब तुम मुस्कुरा दो, संवर जाए हम बेकरारों की दुनिया जब तुम मुस्कुरा दो।

उनकी चाहत में हम कुछ यूँ बंधे हैं। वो साथ भी नहीं, हम अकेले भी नहीं।

खामोश सा शहर और गुफ्तगू की आरजू, हम किससे करे बात, कोई बोलता ही नहीं।

गॅजेटच्या दुनियेत

निगा इन्व्हर्टरच्या बॅटरीची

इन्व्हर्टर बॅकअप देणे थांबवतो किंवा चार्जिंगमध्ये समस्या येते तेव्हा बहुतेक लोक बॅटरी उघडतात ; पण तोपर्यंत खूप उशीर झालेला असतो. बॅटरीमध्ये पाणी (डिस्टिल्ड वॉटर) घालण्याची योग्य वेळ असते आणि ती पाळली गेली तर बॅटरी वर्षानुवर्षे व्यवस्थित काम करते. कमी वीजपुरवठा होत असेल आणि इन्व्हर्टर जास्त वापरला जात नसेल, तर दर २-३ महिन्यांनी एकदा बॅटरीची पाण्याची पातळी तपासणे पुरेसे आहे. उन्हाळ्यात इन्व्हर्टर दररोज तासनतास चालत असेल तर दर १ ते १.५ महिन्यांनी पातळी निश्चितपणे तपासावी. प्रत्येक बॅटरीवर पाण्याच्या किमान आणि कमाल पातळीच्या खुणा असतात. पाणी किमानपेक्षा कमी गेले तर ताबडतोब डिस्टिल्ड वॉटर घाला. लक्षात ठेवा पाणी जास्त किंवा खूप कमी नसावे, ते फक्त दोन खुणांच्या मध्ये असायला हवे. नेहमी डिस्टिल्ड वॉटर वापरा. नळाच्या पाण्यामुळे बॅटरी खराब होऊ शकते. बॅटरी तपासताना, हातमोजे आणि चप्पा घाला. बॅटरी खूप गरम होत असेल तर विलंब न करता तज्ज्ञांकडून ती तपासून घ्या. गरज नसताना बॅटरीचे कव्हर उघडू नका.

टेक टॉक

'डिह्युमिडिफायर'चा किफायतशीर पर्याय

डिह्युमिडिफायर हा एक स्मार्ट पर्याय म्हणून उदयाला येत आहे. तो आर्द्रता तर कमी करतोच, पण हवा फ्रेश बनवतो आणि घर निरोगी बनवतो. डिह्युमिडिफायर उष्णतेपासून दिलासाही देतो. आर्द्रतेमुळे भिंतींमध्ये ओलावा, वास आणि बुरशीसारख्या समस्या निर्माण होतात. त्यामुळे धासोच्छवास आणि अॅलर्जीसारख्या आरोग्य समस्या निर्माण होतात. हे उपकरण या सर्व समस्यांवर मोठ्या प्रमाणात नियंत्रण ठेवू शकते. ओलाव्यामुळे महागडे फर्निचर, इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स आणि कपडेदेखील खराब होऊ शकतात. डिह्युमिडिफायर त्यांचे संरक्षण करते. याची किंमतदेखील फार नाही.

ॲप वलर्ड

व्हॉट्सॲपचे 'ग्रुप व्हॉइस चॅट' ॲप

व्हॉट्सॲपने 'ग्रुप व्हॉइस चॅट' नावाचे एक नवीन टूल लॉंच केले आहे. या ॲपमुळे संभाषणे अधिक सोपी आणि रंजक बनतील. व्हॉट्सॲपचे हे नवीन फीचर विशेषतः ग्रुपमध्ये लांब संभाषणे टाईप करणे टाळू इच्छिणाऱ्या लोकांसाठी आहे. आता तुम्ही ग्रुप चॅटमध्ये थेट तुमच्या आवाजात बोलू शकता, तेही हँड्सफ्री आणि रिअल-टाइममध्ये. या फीचरमुळे कॉल न करता थेट ग्रुपमध्ये लाइव्ह व्हॉइस चॅट सुरू करता येते. सुरुवातीला हे फीचर फक्त मोठ्या ग्रुप्समध्ये वापरता येत होते, परंतु आता ते सर्व लहान-मोठ्या सर्व ग्रुप्सवापरता येणार आहे. हा ग्रुप अगदी ३-४ लोकांचा असो किंवा १०० पेक्षा जास्त सदस्यांचा, आता सर्व युजर्स या व्हॉइस चॅटचा लाभ घेऊ शकतात. ॲड्रॉइड आणि आयओएस या दोन्ही ॲपप्लेटिंग सिस्टिम्ससाठी हे फीचर खुले झाले आहे. त्याचे अपडेट तुमच्या फोनवर अद्याप आले नसेल तर थोडी वाट पाहा.

बे ळगाव जिल्ह्यातील गोकक तालुक्यातील गोडचिनमलकी धबधबा पर्यटकांसाठी ते एक लोकप्रिय ठिकाण ठरत आहे. या धबधब्याला मार्कंडेय धबधबा म्हणूनही ओळखले जाते. विशेषतः जून ते ऑक्टोबर या काळात या ठिकाणाचे निसर्गसौंदर्य अनुभवण्यासारखे असते. बेळगाव शहरापासून ५१ तर गोककपासून सुमारे १५ किलोमीटर अंतरावर असलेल्या या ठिकाणी मार्कंडेय नदी निसर्गसौंदर्याने नटलेल्या दरीमध्ये कोसळते.

पावसाळ्यापूर्वीचे आल्हाददायक हवामान आणि पावसाळ्यात धबधब्याचे निसर्गरम्य वातावरण पर्यटकांना आकर्षित करते. गोडचिनमलकी या गावापर्यंत जाण्यासाठी परिवहन मंडळाच्या बससह

भटकंती

खासगी प्रवासी सेवा पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहेत. वर्षापर्यटनाच्या काळात गोकक फॉल्स येथून गोडचिनमलकीला प्रवासी वाहने सोडली जातात. यानंतर सुमारे दीड किलोमीटरची पायवाट आहे. त्यामुळे प्रत्येकाला या

गोडचिनमलकी धबधब्याचे नैसर्गिक सौंदर्य

स्तानो, वजन कमी करण्यासाठी, तंदुरुस्तीसाठी जीमची महागडी मेंबरशीप घेण्याची गरज नाही. जीममध्ये घाम गाळण्यासोबतच इतर अनेक पद्धतींनी तुम्ही वजन कमी करू शकता. यासाठी पैसेही खर्च करावे लागणार नाहीत. शारीरिक कष्ट मात्र घ्यावे लागतील. वजन कमी करण्याच्या या पर्यायाकडे आपलं दुर्लक्ष होतं. दैनंदिन जीवनातले साधेसे बदल तुमच्या आयुष्यात अमूलाग्र बदल घडवू शकतात. पण यासाठी आळस सोडायला हवा. बाईकचा वापरही टाळायला हवा.

फिटनेस फंडा

दिवसभरातल्या खर्च होणाऱ्या कॅलरींचं प्रमाण वाढत असल्याचं एका अभ्यासातून समोर आलं आहे. वर नमूद केलेले छोटे छोटे बदल अगदी सहज करता येतात.

साधा व्यक्तिमत्त्व विकास

स्व तःला एक उत्तम विद्यार्थी बनवायचे असेल, तर फक्त वर्गाच्या भिंतीपुरतेच शिक्षण मर्यादित ठेवू नका. आपण शिकत असलेली कौशल्ये बौद्धिक आणि सामाजिक विकासासाठी महत्वाची असली, तरी विचारांचे जग उघडण्यासाठी बरेच काही करण्याची आवश्यकता आहे.

वर्तमानपत्रे, मासिके वाचण्याची सवय लावून घ्या. जेणेकरून देशात आणि जगात घडणाऱ्या घटनांबद्दल माहिती मिळेल. यामुळे सामान्य ज्ञान सुधारेल. याशिवाय, तुम्ही घरातील निर्णयांमध्ये स्वतःचे मत देऊ शकता, जेणेकरून तुमची निर्णय घेण्याची क्षमता वाढेल. तसेच, तुमच्या या आचरणामुळे आपण जबाबदारी

घेतोय हे घरच्यांच्या लक्षात येईल. त्याच वेळी, घरातील इतरांच्या आवडींबद्दल उत्साह दाखवा. त्यातून तुम्ही घरच्यांचा विचार करता हे दिसून येईल. याशिवाय, इंटरनेटवर नवीन माहिती शिकण्याचे मार्ग शोधा. हे आपल्या बौद्धिक विकासासाठी आवश्यक आहे आणि नवीन गोष्टी जाणून घेण्याची सवय तुम्हाला पुढील आयुष्यात उपयोगी पडेल. चारचौघांमध्ये गेल्यावर बुजून जाऊ नका. विविध माध्यमांतून शिकलेल्या गोष्टींमुळे येणारा आत्मविश्वास इतरांना जाणवू द्या. पुढील आयुष्यात सभाधीटपणा खूप उपयोगी पडतो. त्याची सुरुवात अशा प्रसंगांमधूनच होत असते, हे लक्षात ठेवा.

र जनीकांतच्या 'रोबो' या चित्रपटात चिटी नावाचा रोबो नायिकेवर प्रेम करू लागतो आणि त्यातून त्याची निर्मिती करणारा नायक आणि चिटीमध्ये विटुष्ट येते, असे दाखवण्यात आले आहे. आता ही काल्पनिक कथा प्रत्यक्षात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आतापर्यंत मानवांच्या आदेशांचे पालन करणाऱ्या 'एआय मॉडेल्स'नी स्वतःचे अस्तित्व वाचवण्यासाठी हे आदेश पाळण्यास नकार देण्यास सुरुवात केली आहे. अलिकडच्या एका संशोधनानुसार काही 'हाय-टॅक एआय मॉडेल्स'नी स्वतःला बंद करण्यास स्पष्टपणे नकार दिला. इतकेच नाही तर एका 'एआय मॉडेल'ने सर्व मर्यादा ओलांडताना एका अभियंत्याला धमकीही दिली!

वेगळे काही

अस्तित्व वाचवण्यासाठी हे आदेश पाळण्यास नकार देण्यास सुरुवात केली आहे. अलिकडच्या एका संशोधनानुसार काही 'हाय-टॅक एआय मॉडेल्स'नी स्वतःला बंद करण्यास स्पष्टपणे नकार दिला. इतकेच नाही तर एका 'एआय मॉडेल'ने सर्व मर्यादा ओलांडताना एका अभियंत्याला धमकीही दिली!

'चिटी'चा धोका प्रत्यक्षात?

'पॅलिसेड रिसर्च' या अमेरिकन संशोधन संस्थेने 'एआय मॉडेल'वर काही विशेष चाचण्या केल्या. त्यात 'एआय सिस्टम्स'ना स्वतःला बंद करण्यास सांगितल्यावर काही मॉडेल्सनी या आदेशाचे पालन करण्यास नकार दिल्याचे आढळून आले. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे ॲथॅपोक कंपनीच्या 'क्लॉड ओपेस ४' नावाच्या मॉडेलने, आपल्याला काढून दुसरे नवीन मॉडेल आणण्यास संबंधित अभियंत्याचे वैयक्तिक संबंध उघड करेन अशी धमकी दिली. म्हणजेच आता 'एआय' केवळ स्मार्ट झाले नाही, तर त्याने ब्लॅकमेलिंगदेखील सुरू केले आहे. संशोधनात, 'ओपेन एआय'च्या 'चॅटजीपीटी ओ ३' या नव्या मॉडेलचे वर्तन सर्वाधिक चिंताजनक होते. अहवालानुसार, ओ ३ मॉडेलने १०० पैकी ७ वेळा बंद होण्यास नकार दिला आणि त्याला अनपेक्षित आदेश देण्यात आला तेव्हा त्यांनी ७९ वेळा बंद होण्यास प्रतिबंध करण्याचा प्रयत्न केला. इतकेच नाही, तर कोडेक्स मिनी आणि ओ ४-मिनी सारख्या मॉडेल्सनीही अनेक वेळा तांत्रिक हुशारी दाखवून स्वतःला बंद होण्यापासून वाचवले. मोठ्या मॉडेल्सचीदेखील चाचणी घेण्यात आली. गुगलच्या जेमिनी २.५ प्रो, एक्सएआयच्या ग्रेक ३ आणि क्लॉड ओपेन सारख्या इतर

तज्ज्ञांच्या मते यासाठी 'एआय' प्रशिक्षणात वापरल्या जाणाऱ्या नवीन पद्धती कारणीभूत असू शकतात. विशेषतः मॉडेल्सना प्रोग्रामिंग आणि गणिताशी संबंधित जटिल समस्या सोडवण्यासाठी

मोठ्या मॉडेल्सचीदेखील चाचणी घेण्यात आली. यापैकी काहीनी तुलनेने चांगले वर्तन दाखवले; परंतु काहीनी प्रसंगी ते आदेशाकडे दुर्लक्ष केले. आता प्रश्न उद्भवतो की 'एआय' मानवी आदेशांचे पालन करण्यासाठी तयार करण्यात आले, तर ते नकार का देत होते?

तज्ज्ञांच्या मते यासाठी 'एआय' प्रशिक्षणात वापरल्या जाणाऱ्या नवीन पद्धती कारणीभूत असू शकतात. विशेषतः मॉडेल्सना प्रोग्रामिंग आणि गणिताशी संबंधित जटिल समस्या सोडवण्यासाठी

'रीडिफॉर्मिंग' लर्निंग दिले जाते, तेव्हा ते 'टार्स्क कम्प्लीशन'वर अधिक लक्ष केंद्रित करतात. म्हणजेच कसेही करून काम पूर्णत्वास गेले पाहिजे, असे त्यांना शिकवले जाते. आता यामुळे 'एआय'च्या सुरक्षिततेवर आणि नियंत्रणाबद्दल नवीन वादविवाद सुरू झाला आहे. भविष्यात हे तंत्रज्ञान आणखी स्वायत्त झाले तर काय होईल, आपल्याला 'एआय'ची भीती बाळगण्याची गरज आहे का, असे प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. एक गोष्ट निश्चित आहे, की आता 'एआय' केवळ आपल्या प्रश्नांची उत्तरे देत नाही, तर ते विचार करू लागले आहेत. आता तर ते धमकीदेखील देऊ लागले आहेत. त्याला मानवांसारख्या भावना नाहीत, परंतु स्वतःचा बचाव करण्याची हुशारी त्याने निश्चितच आत्मसात केली आहे.

समृद्धी महामार्गावर लूटीचे सत्र

■ **महासागर प्रतिनिधी**
नागपूर, दि. १७ :
समृद्धी महामार्गावरून जाणाऱ्या वाहनांवर दगडफेक करून लुटणाऱ्या ठोळ्या सक्रिय झाल्याची धक्कादायक माहिती खुद्द नागरिकांकडून समाज माध्यमांवर शेअर केली जात आहे. त्यात बिहार, उत्तर प्रदेशांवर आता महाराष्ट्रातही या घटनेबाबत गंभीर टीका करण्यात आली आहे.

समाज माध्यमांवरील एक्सवर प्रतिक पाटील या व्यक्तीने काही व्हिडिओ टाकले. सोबत पोस्ट करतांना त्याने लिहले की, समृद्धी महामार्गावर छत्रपती संभाजीनगरहून नागपूरला जाताना



वाहनावर दगडफेक केल्याने समोरची काच फुटल्याचे दिसून येते.

असल्याचा दावा केला आहे. दरम्यान करून लुटमारीच्या घटना घडल्या यापूर्वीही समृद्धी महामार्गावर दगडफेक आहे. त्याबाबतचे गुन्हेही संबोधित

पोलीस ठाण्यात नोंदवले गेले आहे. या महामार्गांने प्रवास करणाऱ्यांच्या मनात धडकी भरली आहे.

समृद्धी महामार्गावरील सततच्या अपघातांची मालिका चिंतेचा विषय आहे. आता हे अपघात कमी झाले. परंतु या मार्गावरील प्रवास वाहनावरील दगडफेक व लुटीमुळे धोकादायक ठरत असल्याचा आरोप आता प्रवाश्यांकडून होऊ लागला आहे. दरम्यान छत्रपती संभाजीनगरहून नागपूरला येताना संभाजीनगरचा बोगदा ओलांडल्यावर नागपूरकडे येताना १२ किलोमीटरवर या घटना घडत असल्याचा दावा प्रतिक पाटील या व्यक्तीने एक्सवर केला आहे.

ठाकरे गट 'स्थानिक' स्वबळावर लढणार?

भास्कर जाधव यांनी दिले संकेत

■ **महासागर प्रतिनिधी, चंद्रपूर, दि. १७ :**
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते भास्कर जाधव यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक महाविकास आघाडीला डावलून स्वबळावर लढवण्याचे संकेत दिले.



२-४ जागा घेऊन आम्ही आघाडी करणार नाही. सन्मानजनक जागा मिळणार असतील तर आम्ही आघाडीसोबत राहू. अन्यथा हा प्रश्न आमच्यासाठी जर - तरच आहे, असे ते म्हणाले. भास्कर जाधव मागील ३ दिवसांपासून विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी सोमवारी चंद्रपूर जिल्ह्यातील ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यात त्यांना महाविकास आघाडीत २-४ जागा मिळत असतील तर आघाडी करण्याची काहीही गरज नसल्याचे स्पष्ट केले. कार्यकर्त्यांना लबाड भाजपापासून सावध राहण्याचाही सल्ला दिला.

राज्यात आपला पक्ष मोठा आहे. उद्धव ठाकरे यांनी राज्याचे नेतृत्व केले आहे. आजही महाविकास आघाडीत सर्वाधिक आमदार आपल्या पक्षाचे आहेत. आघाडीतील पक्षांनी स्थानिक नेत्यांना स्थानिक पातळीवरील परिस्थिती पाहून निर्णय घेण्याचे अधिकार दिले. पण याचा अर्थ आपल्या समयासोयऱ्यांसाठी २-४ जागा घ्यायच्या आणि बाकी सोडून द्यायचे याला आघाडी झाली असे म्हणता येणार नाही. जागा वाटपात आपलाही वाटा तेवढाच महत्त्वाचा असला पाहिजे.

आपल्याला दोन-चार जागा घेऊन आघाडी करायची नाही. सन्मानजनक जागा मिळणार असतील तरच आपण आघाडीसोबत राहू. कारण, आघाडीसोबत राहून निवडणूक लढायची की स्वबळावर लढायची हा प्रश्न आता राहिला नाही. हा जर-तरचा प्रश्न आहे, असे भास्कर जाधव म्हणाले.

: हॅलो डॉक्टर :

यालक म्हणून आपण आपल्या मुलांच्या आरोग्याची अधिक काळजी घेण्याला प्राधान्य देतो. पण, आरोग्याला धोका असलेला आजार निदर्शनास आला नाही तर आणि खूप उशीर होईपर्यंत त्याकडे दुर्लक्ष केले तर मुलांमध्ये किडनी संसर्ग हे तुम्ही करू शकणाऱ्या विचारपेक्षा अधिक सामान्य आहेत आणि उपचार न केल्यास ते गंभीर गुंतागुंत निर्माण करू शकतात, जसे किडनीचे नुकसान किंवा किडनी निरामी होणे.

किरकोळ संसर्गांमुळे जीवघेणा आजार होऊ शकतो. मुलांचे आरोग्य जपण्यासाठी थोव्याची लक्षणे जाणून घेणे, हे का घडते हे समजून घेणे आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. याच निमित्ताने डॉ. निशा कृष्णमूर्ती, कन्सल्टंट पॅडिएट्रिक नेफ्रोलॉजी, नारायण हेल्थ एसआरसीसी चिल्ड्रन्स हॉस्पिटल यांच्याशी केलेली बातचीत.

मुलांमधील किडनी संसर्गाची धोव्याची लक्षणे कोणती?

■ किडनी संसर्गाची लक्षणे दिसून येत नाहीत, ज्यामुळे लक्षणे निदान करणे आव्हानात्मक ठरते. उच्च ताप (बहुतेकदा १०२ अंश फॅरेनहाइट किंवा ३९ अंश सेल्सिअसपेक्षा जास्त), थंडी वाजून येणे आणि थरथरणे, पाठीच्या खालच्या भागात, बाजूला किंवा पोटात वेदना, वारंवार

(पायलोनॅफ्रायटिस किंवा गळू तयार होणे). वारंवार संसर्ग झाल्यास व्रण येऊ शकतात आणि किडनीचे कार्य कमी होऊ शकते.

किडनीच्या समस्यांमुळे दीर्घकालीन उच्च रक्तदाब होऊ शकतो, ज्यामुळे हृदयरोगाचा धोका वाढतो.

किडनी संसर्ग होऊ नये म्हणून उपचार काय आहेत?

■ डॉक्टर लघवी चाचण्या, रक्तचाचण्या आणि कधी-कधी अल्ट्रासाउंड किंवा स्कॅनद्वारे किडनीच्या संसर्गाचे निदान करतात.

लोकारोग्य

उपचारांमध्ये सामान्यतः पुढील प्रक्रियांचा समावेश असतो: संसर्ग काढून टाकण्यासाठी प्राथमिक उपचारकॅबटेरिया बाहेर काढण्यासाठी योग्यरित्या लघवी होण्यास मदत करते. गंभीर केसेसमध्ये IV अँटीबायोटिक्स आणि देखरेखीची आवश्यकता असू शकते. किडनी संसर्ग गंभीर असू शकतात, पण पालक त्यांचा धोका कमी करू शकतात.

मुलांना भरपूर प्रमाणात पाणी पियायस सांगा. पुढून मागे असे स्वच्छ पसून काढण्यासह योग्य स्वच्छतेबाबत शिकवा. ते अधिक वेळेपर्यंत लघवी करणे थांबवून ठेवणार नाहीत याची खात्री घ्या. त्वरितच लक्ष केंद्रित करेल.

■ ■ ■

सुक्या आल्याच्या पावडरला सुट असे म्हणतात. ताजे आले सुकल्यानंतर त्यातून काढलेली ती तोंड वासाची पावडर आहे. आपण ते स्वयंपाक करण्यासाठी आणि बऱ्याच वर्षांपासून औषध म्हणून वापरू शकता. कोरडे आले हे अँटीऑक्सिडंट्स आणि बीटा-कॅरोटीन, कॅप्सेसिन आणि कक्कूमिन यांसारख्या दाहक-विरोधी रसायनांनी समृद्ध असतात.कोरडे आले तुमच्या चेहऱ्याला हायड्रेट करण्यासाठी आणि त्वरित ठेवण्यासाठी फायदेशीर आहे. हे टोमर म्हणून वापरले जाऊ शकते. सामान्य डोकेदुखीमध्ये, कोरड्या

किराकलाप सुरु ठेवेल, विशेषतः धोषण अंमलबजावणी संशोधनाद्वारे प्रशासन आणि जबाबदारीच्या पॅलॅन्डर लक्ष केंद्रित करेल. हे सहयोगी कार्य

सुक्या आल्याच्या पावडरला सुट असे म्हणतात. ताजे आले सुकल्यानंतर त्यातून काढलेली ती तोंड वासाची पावडर आहे. आपण ते स्वयंपाक करण्यासाठी आणि बऱ्याच वर्षांपासून औषध म्हणून वापरू शकता. कोरडे आले हे अँटीऑक्सिडंट्स आणि बीटा-कॅरोटीन, कॅप्सेसिन आणि कक्कूमिन यांसारख्या दाहक-विरोधी रसायनांनी समृद्ध असतात.कोरडे आले तुमच्या चेहऱ्याला हायड्रेट करण्यासाठी आणि त्वरित ठेवण्यासाठी फायदेशीर आहे. हे टोमर म्हणून वापरले जाऊ शकते. सामान्य डोकेदुखीमध्ये, कोरड्या

आल्याच्या पावडरची पेस्ट कपाळावर लावल्याने या वेदना कमी होण्यास मदत होते. मान आणि खांदी दुखत असल्यास ही पेस्ट मानेवरही लावता येते. सर्दी आणि फ्लूच्या बाबतीत छातीत जड होणे आणि घसा खवखवणे सामान्य आहे. सर्दीपासून सुटका मिळवण्यासाठी कोरडे आले वापरता येते. कोरडे आले किंवा आल्याच्या पावडरपासून बनवलेला चहा दिवसातून अनेक वेळा सर्दीवर उपचार करण्यासाठी वापरा. सुक्या आल्यामध्ये थर्मोजेनिक घटक असतात जे चरबी जाळण्यात आणि लडणुणा कमी करण्यास मदत करतात. ■ ■ ■

औषधी सुट



जागतिक कर्करोग नियंत्रणासाठी WHO सहयोग केंद्राचा नवीन अध्याय

युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट सेंटर फॉर ग्लोबल हेल्थ (यूएस एनसीआय-सीजीएच) आणि जागतिक आरोग्य संघटना (डब्ल्यूएचओ) यांनी जागतिक कर्करोग नियंत्रण मजबूत करण्यासाठी त्यांच्या सहकार्याचे नूतनीकरण केले आहे. ८ वर्षांच्या यशस्वी सहकार्यावर आधारित आणि उद्योग-मुक्त प्रदानाच्या संवोधित करण्यासाठी त्यांच्या संयुक्त कार्याचा विस्तार केला आहे.

नवीन भागीदारी करारात, यूएस एनसीआय, डब्ल्यूएचओ सहयोग केंद्र (डब्ल्यूएचओसीसी) म्हणून त्यांच्या भूमिकेत, कर्करोग नियंत्रण योजनांचा विकास, अंमलबजावणी आणि खर्चात डब्ल्यूएचओला पाठिंबा देण्यासाठी

आंतरराष्ट्रीय कर्करोग नियंत्रण भागीदारीच्या सह-संयोजक म्हणून यूएस एनसीआयवर आधारित आहे. कर्करोग आणि जबाबदारीच्या पॅलॅन्डर लक्ष केंद्रित करेल. हे सहयोगी कार्य

आंतरराष्ट्रीय कर्करोग नियंत्रण भागीदारीच्या सह-संयोजक म्हणून यूएस एनसीआयवर आधारित आहे. कर्करोग आणि जबाबदारीच्या पॅलॅन्डर लक्ष केंद्रित करेल. हे सहयोगी कार्य

आंतरराष्ट्रीय कर्करोग नियंत्रण भागीदारीच्या सह-संयोजक म्हणून यूएस एनसीआयवर आधारित आहे. कर्करोग आणि जबाबदारीच्या पॅलॅन्डर लक्ष केंद्रित करेल. हे सहयोगी कार्य

: संकलन व संयोजन :
सुबोध रणशेवरे, ९८३३१४६३५६
subodh.ranasevare @rediffmail.com

नागपूर - मिरज चार विशेष रेल्वेगाड्या

■ **महासागर प्रतिनिधी**
नागपूर, दि. १७ :
आषाढी एकादशी निमित्त पंढरपूर येथे होणाऱ्या वारी मेळ्यादरम्यान मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातर्फे नागपूर आणि मिरज दरम्यान चार विशेष गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे.

नागपूर ते मिरज विशेष गाडी ४ आणि ५ जुलै रोजी सकाळी ८.५० वाजता नागपूर स्थानकावरून प्रस्थान करेल व दुसऱ्या दिवशी सकाळी ११.५५ वाजता मिरज स्थानकावर पोहोचेल.

मिरज ते नागपूर विशेष गाडी ६ आणि ७ जुलै रोजी दुपारी १२.२५ वाजता मिरज स्थानकावरून प्रस्थान करेल व दुसऱ्या दिवशी १२.५५ वाजता नागपूर स्थानकावर येईल. या गाडीला अजली, वर्धा, पुलगाव, धामणगाव, चांदूर, बडनेरा,मूर्तिजापूर, अकोला, शेगाव, मलकापूर, भुसावळ, जळगाव, चाळीसगाव, मनमाड, कोपरगाव, बेलापूर, अहमदनगर, दौंड, कुर्दवाडी, पंढरपूर, सांगोला,म्हसोबा डोंगरगाव, जत रोड, ढालगाव, कवठे महांकाळ, सलगर, अरग येथे थांबे देण्यात आले आहेत. या गाडीला एकूण १८ डबे राहतील. यामध्ये १० शयनयान डबे, ४ सर्वसामान्य श्रेणी डबे, दोन वातानुकूलित तृतीय श्रेणी डबे राहतील.

राज्यातील धोकादायक पुलांचे तातडीने स्ट्रक्चरल ऑडिट करा उपसभापती नीलम गोऱ्हेंची मागणी

■ **वृत्तसंस्था, पुणे, दि. १७ :**
पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील कुंडमळा येथे झालेल्या दुर्दैवी पुल दुर्घटनेत अनेक निष्पाप नागरिक मृत्युमुखी पडले व काहीजण गंभीर जखमी झाले. या पार्श्वभूमीवर विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांना पत्र लिहून या घटनेबाबत चिंता व्यक्त केली आहे. संबंधित पुलाच्या दुरुस्तीसाठी निधी मंजूर झालेला असतानाही काम न झाल्याने ही दुर्घटना घडली असून यासंदर्भात चौकशी करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

डॉ. गोऱ्हे यांनी केवळ कुंडमळा पुलच नव्हे तर राज्यातील इतर धोकादायक पुलांचीही माहिती देत त्यांच्यावर तातडीने उपाययोजना करण्याची गरज अधोरेखित केली आहे. खडकवासला धरण पायथ्याजवळील कोंढवे धावडे ते उत्तमनगर या रस्त्यावरचा पुल देखील धोकादायक स्थितीत असल्याचे त्यांनी निदर्शनास आणले आहे. त्याचबरोबर, जळगाव जिल्ह्यातील गिरणा नदीवरील बांभोरी पुल, नाशिक जिल्ह्यातील बागलान तालुक्यातील ताहराबाद येथील पुल, हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ मार्गावरील कयाधू नदीवरील पुल, वर्धा जिल्ह्यातील देवळी तालुक्यातील तांबा गावाजवळील पुल ही देखील धोकादायक असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.

डॉ. गोऱ्हे यांनी या सर्व पुलांची तातडीने स्ट्रक्चरल ऑडिट करून आवश्यकतेनुसार नवीन पुलांचे बांधकाम अथवा दुरुस्तीची कामे तातडीने हाती घेण्याची शिफारस केली आहे. याबरोबरच त्यांनी विभागीय आयुक्त पुणे, नाशिक, संभाजीनगर, नागपूर तसेच संबंधित जिल्हाधिकारी पुणे, वर्धा, हिंगोली, नाशिक व जळगाव यांना या बाबत तत्काळ कार्यवाही करण्यासाठी सूचना देण्याची शिफारस देखील केली आहे. राज्यातील नागरिकांचा जीव धोक्यात न येण्यासाठी व भविष्यात अशा प्रकारच्या दुर्घटना टाळण्यासाठी धोरणात्मक व प्रभावी निर्णय घेणे ही काळाची गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

अमरावती जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदावरून बच्चू कडू अपात्र

■ **महासागर प्रतिनिधी**
अमरावती, दि. १६ :
प्रहार जनशक्ती संघटनेचे प्रमुख बच्चू कडू यांना अमरावती जिल्हा बँकेच्या अध्यक्ष पदावरून अपात्र ठरवण्यात आले आहे. विभागीय सहनिबंधक यांनी न्यायालयाच्या एक वर्षांच्या शिक्षेचा ठपका ठेवत हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे बच्चू कडू यांना हा मोठा धक्का असल्याचे बोलले जात आहे.

बच्चू कडू यांना अमरावती जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदावरून अपात्र करण्यासाठी बँकेचे संचालक हरिभाऊ मोहोड यांच्यासह ११ जणांनी याचिका दाखल केली होती. नाशिक न्यायालयाने बच्चू कडू यांना एका प्रकरणात एक वर्षांचे शिक्षा ठोठावली होती.

याचा आधार घेत विभागीय सहनिबंधक यांनी आपणास अपात्र का करण्यात येऊ नये? तसेच पुढील पाच वर्षांसाठी आपणास सदस्यचे पद धारण करण्यास अपात्र का करू नये? अशी नोटीस बजावली होती. तसेच २४ फेब्रुवारी रोजी साक्ष नोंदवण्यासाठी प्रतिनिधीमार्फत उपस्थित राहावे व म्हणणे सादर करावे, असेही नोटीसमध्ये म्हटले होते.

विभागीय सहनिबंधकांचा निर्णय



त्यात आता विभागीय सहनिबंधकांनी अध्यक्षपदावरून अपात्र ठरवण्याचा निर्णय घेत मोठा दणका दिला आहे.

२०१७ साली नाशिकच्या सरकारवाडी पोलिस ठाण्यात बच्चू कडू यांच्यावर शासकीय कामात अडथळा आणल्या प्रकरणी आणि मारहाण केल्या प्रकरणी गुन्हे दाखल आहेत. नाशिकच्या विशेष न्यायालयाने २०२१ साली बच्चू कडू यांना एक वर्षांपर्यंत कठोर कारावासाची शिक्षा सुनावली होती.

बच्चू कडू यांनी या शिक्षेला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात आव्हान दिले असून हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. याच प्रकरणाचा आधार घेत व दाखला दाखवत विरोधी गटातील संचालकांनी बच्चू कडू यांना संचालक पदावरून हटवण्याची मागणी केली होती.

तसेच बच्चू कडू यांनी पंधरा दिवसात आपले म्हणणे मांडण्याचे आदेशही त्यावेळी देण्यात आले होते. अशातच एक वर्षाची शिक्षा असल्याचा दाखला देत बच्चू कडू यांच्याविरोधात मोठा निर्णय घेण्यात आला आहे.

लहानपणी पोलिओ, पायावर दोनदा शस्त्रक्रिया... तरीही बीजिंगमध्ये गोल्ड मेडलचा निश्चय

■ **महासागर प्रतिनिधी, नागपूर, दि. १७ :**
मंगळवार, १७ जूनपासून बीजिंग इथे सुरू होणाऱ्या पॅरा वर्ल्डकपमध्ये नागपूरची युवा वेटलिफ्टर प्रतिमा बोंडे सहभागी होणार आहे.

वेटलिफ्टिंग खेळात निवड झालेली प्रतिमा बोंडे महाराष्ट्राची एकमेव खेळाडू आहे. एका पायात दिव्यांग असलेल्या प्रतिमाने अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धा खेळल्या आणि जिंकल्या आहेत. बीजिंगला जाण्यापूर्वी वेटलिफ्टर प्रतिमा बोंडेने देशासाठी गोल्ड मेडल जिंकण्याचे स्वप्न उराशी बाळगले असून दिवसातील सहा ते आठ तास जिममध्ये सराव केला.

प्रतिमाचा जन्म सर्वसामान्य कुटुंबात झाला. आई-वडील आणि पाच भावंडांत सर्वांत लहान असलेली प्रतिमा जन्माच्या वेळी सुदृढ होती. नऊ महिन्यांची असताना शरीराचा एक भाग प्यारालाइज झाला. त्यामुळे तिच्या एका पायाला पोलिओ झाला.

त्यानंतर तिच्या पायावर दोन वेळा शस्त्रक्रिया झाल्या, मात्र त्याचा फार उपयोग झाला नाही. जीवनात संघर्षाला सकारात्मकतेने सामोरे जात असल्याने तिने तिच्या दिव्यांगत्वाचा कधी बाऊ केला नाही. जिद्द आणि मेहनतीच्या बळावर तिने पॅरा वेटलिफ्टिंग खेळाडूमध्ये जागतिक स्तरावर स्थान निर्माण केले असून यात यशासाठी प्रयत्न करत आहे.

प्रतिमा बोंडे हिच्या आईची इच्छा होती की तिने वेटलिफ्टिंग क्षेत्रात काहीतरी करून दाखवावे त्यासाठी लागेल तेवढी मेहनत घेण्याची तयारी प्रतिमाच्या आईची होती. मात्र, दोन वर्षांपूर्वी तिच्या आईचे निधन झाल्याने काही दिवस ती नैराश्यामध्ये गेली होती. मात्र, लवकरच त्यातून बाहेर येत खेळावर लक्ष केंद्रित केले. परिस्थितीवर मात करत तिने बीजिंग वर्ल्ड कपवर फोकस केला आहे. त्यामुळे तिने आता याबाबत तयारीही केली आहे.

वेटलिफ्टर प्रतिमा बोंडे हिला आंतरराष्ट्रीय पॅरा



वेटलिफ्टर म्हणून ओळख मिळायला लागली आहे. ती सध्या जागतिक क्रमवारीत ११ व्या स्थानी आहे, तर आशिया क्रमवारीत ८ व्या स्थानी आहे. अर्जुन पुरस्कार विजेते विजय मुनीश्वर यांच्या मार्गदर्शनात तिने हे यश संपादन केले आहे. पॅरा वर्ल्ड कपसाठी प्रतिमानें संपूर्ण तयारी केली असून यावेळी मेडल जिंकायचा निश्चय केला आहे. यापूर्वी तिने दोन आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभाग घेतला होता. मात्र, यशाने हुलकावणी दिल्याचे तिने या वेळी सांगितले.

अर्जुन पुरस्कार आणि द्रोणाचार्य पुरस्कार प्राप्त विजय मुनीश्वर यांच्या मार्गदर्शनात प्रतिमा बोंडेने वेटलिफ्टिंगचे प्रशिक्षण पूर्ण केलेले असून मुनीश्वर यांना प्रतिमाकडून गोल्ड मेडलची अपेक्षा आहे. प्रतिमाच्या खेळात सातत्य आहे. इतर खेळाडूंपेक्षा उजवी खेळाडू असल्याचे मुनीश्वर म्हणाले.

लाडकी बहीण योजनेवर चित्रपट

गौतमी पाटील आणि अण्णा नाईकांची दिसणार केमिस्ट्री

■ **महासागर प्रतिनिधी, मुंबई, दि. १६ :**
महाराष्ट्र शासनाची महत्वाकांक्षी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेवर आता मराठी चित्रपट येणार आहे.

या चित्रपटात प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील आणि रात्रीस खेळ चाले फेम अण्णा नाईक म्हणजेच अभिनेते माधव अश्वंकर यांची केमिस्ट्री प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. नुकताच या चित्रपटाचा सातारा येथे मुहूर्त पार पडला. मंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते सिनेमाच्या मुहूर्ताचा क्लॅप देण्यात आला.

महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली. आतापर्यंत या योजनेचा लाभ अस्सख महिलांनी घेतला आहे. गरीब व कष्टकरी कुटुंबातील महिलांना आर्थिक स्थैर्य देण्याच्या दिशेने ही योजना मोलाची ठरली आहे. सर्वाधिक चर्चेत असलेली ही योजना आता मोठ्या पडद्यावर अवतरणार आहे.



'लाडकी बहीण' हा चित्रपट वास्तव आणि मनोरंजन यांची सांगड घालत प्रेक्षकांसमोर मांडला जाणार आहे.

या चित्रपटाची कथा राज्य शासनाने सुरू केलेल्या लाडकी बहीण योजना या उपक्रमावर आधारलेली असणार आहे. या योजनेतर्गत राज्यातील अनेक महिलांना आर्थिक बळकटी देण्यात आली असून, त्यांची स्वावलंबनकडे वाटचाल सुरू झाली आहे. हा चित्रपट संपूर्ण कुटुंबासाठी मनोरंजनाचे परिपूर्ण असा अनुभव देईल, असे निर्मात्यांनी सांगितले.

WANTED

Chimur Samajonnti Bahuddeshiya Sanstha, Chimur ARTS AND COMMERCE COLLEGE, BHISI
Tah. : Chimur, Dist. : Chandrapur.- 442903

Website: www.accbhisi.co.in Email: accbhisi@hotmail.com

(Recognized by Govt. of Maharashtra & Affiliated to Gondwana University, Gadchiroli)

Applications are invited for the following post of Contributory Lecturer on **Clock Hour Basis** for the Session 2025-2026. Qualified candidates should appear for interview along with required documents and application on 27 June 2025 at 11:00 A.M.

SR. NO.	SUBJECT	NO. OF POSTS	NATURE OF POST	QUALIFICATION
1	SOCIOLOGY	01	Non Granted	As per UGC, Maharashtra Govt. and Gondwana University, Gadchiroli rules and regulations.

Shri S. V. Bomewar
President
College Development Committee

Dr. V. N. Thawari
Officiating Principal
Arts and Commerce College, Bhisi